

October 31, 2020

National Stock Exchange of India Limited BSE Limited

Exchange Plaza Corporate Relationship Department

Bandra Kurla Complex, 1st Floor, New Trading Ring,

Bandra (East), Dalal Street, Fort, Mumbai 400 051. Mumbai 400 001.

Scrip Code: CHALET Scrip Code: 542399

Subject: Intimation pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith, copies of the newspaper advertisements in respect of Board Meeting, scheduled to be held on **Tuesday, November 10, 2020** and published in the following newspapers:

- 1. Financial Express on October 31, 2020;
- 2. Free Press Journal on October 31, 2020; and
- 3. Navshakti on October 31, 2020.

We request you to kindly take the same on record.

Thanking You.

Yours faithfully, For **Chalet Hotels Limited**

Christabelle Baptista Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

GOLKONDA ALUMINIUM EXTRUSIONS LIMITED (Formerly known as Alumeco India Extrusion Limited) Regd. Office: A-2/78-B, Keshav Puram, New Delhi - 110035, India NOTICE

Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 9th November. 2020 at New Delhi, to consider and take on record, inter alia, the unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2020.

For Golkonda Aluminium Extrusions Limited Place: New Delhi Whole-time Director Date: 30th October, 2020

STABLE TRADING COMPANY LTD. CIN- L27204WB1979PLC032215 Regd. Office: 2/5 Sarat Bose Road, Sukh Sagar, Flat No. 8A, Kolkata- 700020 Website: www.stabletrading.in Email: secretarial@stabletrading.in

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of Board of Directors of the Company s scheduled to be held on Tuesday, 10th November, 2020, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020.

The said notice is also available on the website of the Company i.e www.stabletrading.in and the Calcutta Stock Exchange i.e www.cse-india.com. For Stable Trading Company Ltd.

Place: Gurugram Khusboo Prasad Date: 30.10.2020 Company Secretary GULMOHAR INVESTMENTS & HOLDINGS LIMITED CIN: L65993DL1982PLC013956 Regd. Off.: 324A, Illrd Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Dellhi-11008: Tel.: 011-27860681 Email: gulmoharlimited@gmail.com Website: www.gulmoharinvestments.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 25 read with Regulation 47 of SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 11, 2020 at 01:00 P.M. at the registered office of the Company, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020 and any othe business with permission of Chair if any; The information contained in this notice is als

(www.gulmoharinvestments.com) & website of the stock Exchange(s) i.e. (www.msei.in) { (www.cse-india.com) For & on behalf of the Board **Gulmohar Investments and Holdings Limite**

available on the website of the Compan

Kiran Mittal (Director Place: New Delhi Date: 30.10.2020



PC Jeweller Limited Regd. Off.: C-54, Preet Vihar, Vikas Marg, Delhi-110092 Phone: 011-49714971, Website: www.pcjeweller.com Fax: 011-49714972, E-mail: info@pcjeweller.com Corporate Identity Number: L36911DL2005PLC134929

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, November 9, 2020, inter-alia, to consider and approve the un-audited standalone and consolidated financial results of the Company for the quarter and six months ended September 30, 2020.

In view of the same in terms of the Company's "Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading by Insiders", Trading Window for trading in the shares of the Company has already been closed w.e.f. September 30, 2020 and shall remain closed till November 11, 2020.

This Notice is available on BSE Limited website (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited website (www.nseindia.com) and also on the Company's website (www.pcjeweller.com) under the Investors section

For PC Jeweller Limited

Place: Delhi Date: 30/10/2020

(SANJEEV BHATIA) **Chief Financial Officer**

FB using India experience to stop abuse in US polls

FACEBOOK CEO MARK Zuckerberg has said steps taken by the social media giant have helped protect the integrity of more than 200 different elections around the

world, including in India, and

have also played an important role in stopping abuse ahead of US elections.

Noting that next week will certainly be a "test" for Facebook, Zuckerberg said the company will continue "fight-

ing to protect the integrity of around the world, including in the democratic process".

"These are all changes we've made in the last four vears — and they've helped us protect the integrity of more than 200 different elections

the EU, India and Indonesia. And they've been important for stopping abuse ahead of next week's vote in the US." Zuckerberg said during the company's earnings call and

BNP PARIBAS

Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)

Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: BNP Paribas House, 1 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex,

Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.bnpparibasmf.in • Toll Free: 1800 102 2595

NOTICE NO. 45/2020

Disclosure of Unaudited Half Yearly Financial Results of the Schemes of BNP Paribas Mutual Fund (the Fund):

NOTICE IS HEREBY GIVEN THAT in terms of Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996, the Unaudited

Financial Results of the Schemes of BNP Paribas Mutual Fund for the Half year ended September 30, 2020

has been hosted on the website of the Fund (https://www.bnpparibasmf.in/downloads/scheme-financials)

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS,

READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

For BNP Paribas Asset Management India Private Limited

(Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)

Head of Compliance, Legal & Secretarial

Jyothi Krishnan

outlined some of the steps that have been taken. He added that the company has focused on issues like voter suppression, and has worked closely with experts in the space, including civil rights leaders.

BPCL puts Bina refinery expansion plan on hold till privatisation

BHARATPETROLEUM has put on hold its plans to expand its Bina refinery and install a secondary unit at its Mumbai refinery to boost efficiency pending privatisation of the company, its head of finance N Vijayagopal said.

The government wants to sell its 53.29% stake in BPCL, the country's second-largest state-run refiner, to raise funds to rein in a ballooning fiscal deficit."It is for the new owner to decide whether they want and have the flexibility to add refining capacity," Vijaagopal told an analyst conference.BPCL wanted to install a residue fluid catalytic cracker at the Mumbai refinery and connect the plant with a new site where it wanted to build an ethylene cracker.It wanted to expand the Bina refinery in central India to 300,000 barrels per day from 156,000 bpd along with a petrochemical plant. —**REUTERS**

CHALET Chalet Hotels Limited

CIN: L55101MH1986PLC038538 Registered Office: Raheja Tower, Plot No. C-30, Block 'G', Next to Bank of Baroda. Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel: +91 22 - 26564000 Facsimile: +91 22 - 26565451 E-mail: companysecretary@chalethotels.com Website: www.chalethotels.com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, November 10, 2020, to consider and approve, inter-alia, the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the guarter and six months ended September 30, 2020.

This Notice may be accessed on Company's website at www.chalethotels.com and also on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

For Chalet Hotels Limited

Christabelle Baptista Place: Mumbai Date: October 30, 2020 Company Secretary & Compliance Officer

Hero

Hero MotoCorp Limited Regd. Office: The Grand Plaza, Plot No.2, Nelson Mandela Road Vasant Kunj - Phase-II, New Delhi - 110070 CIN: L35911DL1984PLC017354 | Phone: 011-46044220 Fax: 011-46044399 | E-mail: secretarialho@heromotocorp.com Website: www.heromotocorp.com

mbers of the general public and existing shareholders of Hero MotoCorp Ltd ('Company') are hereby informed that the Original Share Certificates, details of which are given hereunder have been reported lost/misplaced/stolen/not received and that pursuant to request received from concerned shareholders, the Company intends to issue duplicate share certificate in lieu of the said original Share Certificate (Face Value Rs.2/-) in their favour:

PUBLIC NOTICE FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES

Folio No.	Shareholders Name	Face Value	Distinctive Nos.	Certificate No.(s)	No. of Shares
HML0140971	REENA GUPTA	Rs.2/-	161094766 - 161094890	519541	125
	VINAY GUPTA	Rs.10/-	19528675 - 19528694 19528695 - 19528699	295993 295994	20 05

Any person having objections to issue of duplicate Share Certificates, as mentioned herein above, may submit the same, in writing, with the Company marked to the 'Secretarial Department' at its Registered Office or send an email at secretarialho@heromotocorp.com within 7 days from the date of publication of this Notice. In the meanwhile, members of the public are hereby cautioned against dealing in the above mentioned Share Certificates. For Hero MotoCorp Ltd.

Place: New Delhi Neerja Sharma Company Secretary & Chief Compliance Officer Date: 30/10/2020



Zensar Technologies Limited

CIN No. L72200PN1963PLC012621

Registered Office: Zensar Knowledge Park, Plot # 4, MIDC, Kharadi, Off Nagar Road, Pune – 411014, Maharashtra, India Tel. No.: +91 20 6605 7500 Fax No.: +91 20 6605 7888 E-mail: investor@zensar.com | Website: www.zensar.com

Zensar reports strong margins in Q2FY21

Extract of Unaudited Consolidated Results for the Quarter and Half Year ended September 30, 2020.

		Quarter ended			Half Year Ended		Year Ended	
	Particulars	30-Sep-2020	30-Jun-2020	30-Sep-2019	30-Sep-2020	30-Sep-2019	31-Mar-2020	
_		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income	97,553	1,00,920	1,09,036	1,98,473	2,17,601	4,27,010	
2	Profit before exceptional item and tax	12,387	10,144	11,564	22,531	22,151	37,579	
3	Exceptional Item (refer note 6)	(8,873)	200	- 5	(8,873)	10	00	
4	Net Profit / (Loss) before tax	3,514	10,144	11,564	13,658	22,151	37,579	
5	Net Profit / (Loss) after tax (before share of non controlling interests)	229	7,489	8,270	7,718	15,842	27,160	
6	Total Comprehensive Income (before share of non controlling interests)	719	7,724	7,554	8,443	14,198	27,336	
7	Equity Share Capital	4,509	4,509	4,505	4,509	4,505	4,508	
8	Other equity (excluding Revaluation Reserve)	- 23	683	700	98	(20	2,04,491	
9	Earnings Per Share (Face value INR. 2 each) (not annualised):						2 0	
10	Before exceptional item							
	a) Basic	3.96	3.25	3.55	7.21	6.85	11.69	
	b) Diluted	3.90	3.21	3,49	7.11	6.74	11.53	
	After exceptional item							
	a) Basic	0.02	3.25	3.55	3.27	6.85	11.69	
- 1	b) Diluted	0.02	3.21	3.49	3.23	6.74	11.5	

1 These unaudited results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder as amended from time to time. The above financial results were reviewed and recommended by the Audit

Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on October 29, 2020. 2 Standalone Financial Information:

		Quarter ended			Half Year Ended		
Particulars	30-Sep-2020	30-Jun-2020	30-Sep-2019	30-Sep-2020	30-Sep-2019	31-Mar-2020 Audited	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited		
Revenue from Operations	33,676	32,840	35,110	66,517	68,816	1,37,03	
Profit before tax	8,351	8,925	7,970	17,276	14,332	30,41	
Net profit for the period	6,354	6,535	6,429	12,889	11,187	23,10	

- 3 During the year ended March 31, 2020, Company reversed contingent consideration payable on business combinations consummated in previous year amounting to INR 2,568 lakhs [USD 3.6 million] based on company's assessment, being no longer payable. This reversal is accounted under other income.
- The Company continues to actively manage its business during COVID-19 pandemic and has not yet experienced significant changes on the business impact than estimated earlier. In assessing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of this pandemic, nothing has come to the attention of the Company through internal and external sources, which warrants a reassessment of carrying amounts of financial and non-financial assets on the expected future performance of the
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated quarterly financial results are available on stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.zensar.com).

During the quarter ended September 30, 2020, in line with its strategy to focus on core businesses only, the Company had advanced its

process to identify potential buyers for Third Party Maintenance ('TPM') business housed in its subsidiaries, PSI Holding Group Inc, Zensar Technologies IM Inc and Zensar Technologies IM B.V. (collectively referred to as "PSI Group" or "disposal group"). Subsequently, on October 19, 2020, the Company signed an agreement subject to approval of shareholders and other approvals for sale of PSI Group for a consideration of USD 10 million receivable upfront (subject to working capital adjustment) and USD 5 million performance based deferred earnouts. Accordingly, for September 2020 results, carrying amount of assets amounting to Rs. 18,974 lakhs and liabilities amounting to Rs. 6,108 lakhs in respect of the disposal group have been reclassified as "Held For Sale". On reclassification, the disposal group has been measured at the lower of carrying amount and fair value less transaction cost associated to sell and consequently, an "Adjustment in respect of excess of carrying amount including goodwill over recoverable amount on classification as Held for Sale" of Rs. 8,873 lakhs has been recognized in the Consolidated Profit and Loss for the quarter and half year ended September 30, 2020 and disclosed as exceptional item. On the eventual disposal of Asset Held for Sale, the Zensar Group will reclassify balance in Foreign currency translation reserve as on that date to Consolidated Statement of Profit and Loss. The disposal group does not constitute a separate major component of the Zensar Group and therefore has not been classified as discontinued operations in the Consolidated Statement of Profit



Mumbai

and Loss.

Scan this OR code to download Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2020

For and on behalf of the Board

Sandeep Kishore Managing Director & CEO DIN: 07393680

DHANUKA AGRITECH LIMITED

Date: October 30, 2020

Place: Mumbai

Corporate Identification Number: L24219DL1985PLC020126

Registered Off.: 82, Abhinash Mansion, 1st Floor, Joshi Road, Karol Bagh, New Delhi -110005. | Tel. No.: 011-23534551 / 57 Corporate Off.: Global Gateway Tower - B. Ground and 1st Floor, M G Road, Near Dronacharya Metro Station, Gurugram - 122 002, Haryana. Tel. No.: 0124 4345000 / 4345001 | Email: investors@dhanuka.com | Website: www.dhanuka.com

Contact Person: Mr. Jitin Sadana, Company Secretary and Compliance Officer

FOR THE ATTENTION OF THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF DHANUKA AGRITECH LIMITED ("COMPANY") IN RELATION TO CASH OFFER FOR BUY BACK OF NOT EXCEEDING 10,00,000 (TEN LAKHS) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 2/- (RUPEES TWO ONLY) EACH ("EQUITY SHARES"), FROM ALL THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF THE COMPANY AS ON SEPTEMBER 28, 2020, (THE "RECORD DATE"), ON A PROPORTIONATE BASIS, BY WAY OF A TENDER OFFER ROUTE THROUGH THE STOCK EXCHANGE MECHANISM AT A PRICE OF ₹ 1,000/- (RUPEES ONE THOUSAND ONLY) PER EQUITY SHARE ("BUY BACK PRICE") FOR AN AGGREGATE AMOUNT OF NOT EXCEEDING ₹ 100 CRORES (RUPEES ONE HUNDRED CRORES ONLY). EXCLUDING THE TRANSACTION COSTS ("BUY BACK SIZE") UNDER THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (BUY-BACK OF SECURITIES) REGULATIONS, 2018 AS AMENDED ("BUY BACK

This corrigendum to LoF ("Corrigendum") is in continuation of and should be read in conjunction with the Letter of Offer dated October 15, 2020 ("LoF") and advertisement dated October 16, 2020 ("Advertisement"). Capitalised terms used in this Corrigendum and not defined herein shall have the same meaning as

1. CORRIGENDUM TO LOF

dhanuka

The Eligible Shareholders are requested to take note of the following amendments to LoF:

- Definition of Ratio of Buy Back under paragraph 2 (Definition of Key Terms) on page 5 of LoF stands substituted and should be read as "The ratio of the Buy Back: (i) For reserved category of Small Shareholders, 13 (Thirteen) Equity Shares for every 170 (One Hundred and Seventy) Equity Shares held by such Small Shareholder on the Record Date; and (ii) for General Category of Eligible Shareholders other than Small Shareholders, 3 (Three) Equity Shares for every 161 (One Hundred and Sixty One) Equity Shares held by such Eligible Shareholder on the Record Date*
- Paragraph 9.6 and 19.3 on page 20 and 32 respectively of LoF stands substituted and should be read as "The present shareholding of the Promoter(s) and members of Promoter Group in the Company is at 75%. Assuming that of the Promoter(s) and members of Promoter Group tenders upto 3,56,00,267 Equity Shares in the Buy Back, the aggregate shareholding of the Promoter(s) and members of Promoter Group, post Buy Back shall increase to 75.19% of the post Buy Back Equity Share capital of the Company, if all the public shareholders participate upto their entitlement (full Acceptance). Post Buy Back, the shareholding of the Promoter(s) and the Promoter Group shall decrease to 74.46% if none of the public shareholders participate in the Buy Back and the Promoters and members of Promoter Group tenders upto 3,56,00,267 Equity Shares in the Buy Back."
- Paragraph 13.6 on page 23 of LoF stands substituted and should be read as "The shareholding pattern of the Company before the Buy Back as on the Record Date as well as post the Buy Back is as follows (assuming full Acceptance of Equity Shares in the Buy Back in the ratio of the entitlement):

	Pre Buy Back		Post Buy Back	
Particulars	No. of Equity Shares	% to the existing Equity Share capital	No. of Equity Shares	% to post Buy Back Equity Share capital
Promoters and persons acting in concert	3,56,83,267	75.00	3,50,20,024	75.19
Foreign Investors (including Non Resident Indians, FIIs, FPIs and Foreign Mutual Funds)	8,19,196	1.72	2 107	
Financial Institutions / Banks, Mutual Funds, Insurance Companies, Alternate Investment Funds and NBFCs	55,96,803	11.76	1,15,58,300	24.81
Other (public, public bodies corporate etc.)	54,79,058	11.52		
Total	4,75,78,324	100.00	4,65,78,324	100.00

- Paragraph 19.7 (d) on page 33 of LoF stands substituted and should be read as "Based on the above definition, there are 39,470 (Thirty Nine Thousand Four Hundred and Seventy) Small Shareholders with aggregate shareholding of 19,53,870 (Nineteen Lakhs Fifty Three Thousand Eight Hundred and Seventy) Shares, as on Record Date, which constitutes 4.11% of the total paid-up Equity Share capital of the Company and 195.39% of the number of Equity Shares which are proposed to be bought back as part of the Buy Back Offer."
- Paragraph 19.7 (e) ii. on page 33 of LoF stands substituted and should be read as "The number of Equity Shares entitled as per their shareholding as on the Record Date, i.e. September 28, 2020, being [19,53,870/4,75,78,324] x 10,00,000, which is equivalent to 41,066 (Forty One Thousand and Sixty Six)
- Paragraph 19.7 (g) on page 33 of LoF stands substituted and should be read as "Based on the above entitlements, the ratio of Buy Back for both categories is decided as below:

Category of Shareholders	Ratio of Buy Back
Reserved Category for Small Shareholders	13 (Thirteen) Equity Shares for every 170 (One Hundred and Seventy) Equity Shares held on the Record Date
General Category for other shareholders	3 (Three) Equity Shares for every 161 (One Hundred and Sixty One) Equity Shares held on the Record Date
Note: The above ratio of Buy Back is approxi	mate and provides indicative Buy Back Entitlement. Any computation of entitlement using above Buy Back ratio may

category is 7.6770717% and for other shareholders under general category it is 1.8630360%." g. Paragraph 19.8 (b) on page 33 of LoF stands substituted and should be read as "On account of ignoring the fractional entitlement, those Small Shareholders who hold 13 (Thirteen) or less Equity Share as on Record Date are entitled to tender additional Equity Shares as part of the Buy Back Offer and will be given preference in the Acceptance of one Equity Share, if such Small Shareholders have tendered for additional Equity Shares. The Company shall make best efforts

provide a slightly different number than the actual entitlement due to rounding off. The actual Buy Back Entitlement factor for Small Shareholders under reserved

subject to Buy Back Regulations in accepting Equity Shares tendered by such Shareholders to the extent possible and permissible." Except as detailed in this Corrigendum and Advertisement, the contents and the other terms of LoF remains unchanged.

2. NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS OF THE COMPANY

- a. The Company will circulate an email to all the Eligible Shareholders as on the Record Date on the revised Buy Back Entitlement as per the revised Ratio of Buy Back. Eligible Shareholders that wish to know their revised Buy Back Entitlement can do so by visiting the website of the Registrar to the Buy Back (https://
- The Eligible Shareholders classified under Reserved Category, whose Buy Back Entitlement has increased due to the revision in Ratio of Buy Back may, at their discretion, tender their remaining Buy Back Entitlement in the Buy Back Offer by placing additional bid in the Acquisition Window approaching their respective brokers. In terms of the paragraph 20.19 of LOF, multiple bids from a single Eligible Shareholder will be allowed during the Tendering Period of the Buy Back Offer.
- The Eligible Shareholders classified under General Category, whose Buy Back Entitlement has reduced due to the revision in Ratio of Buy Back and have submitted their bid in the Buy Back Offer may, at their discretion, modify their bids as per the revised Buy Back Entitlement by approaching the same Seller Member(s) through whom the bids were placed in the Acquisition Window. In terms of the paragraph 20.19 of LOF, bids can be modified during the Tendering Period of the Buy Back Offer.
- The Small Shareholders who hold 13 (Thirteen) or less Equity Share as on Record Date, are entitled to tender additional Equity Shares as part of the Buy Back Offer and will be given preference in the Acceptance of one Equity Share, if such Small Shareholders have tendered for additional Equity Shares. The Company shall make best efforts subject to the Buy Back Regulations in accepting Equity Shares tendered by such Small Shareholders to the extent possible
- e. This is brought to the Notice of the Eligible Shareholders that the acceptance of tendered Equity Shares from the Eligible Shareholders will be based on the revised Buy Back Entitlement and the Basis of Allocation will be prepared based on the revised Buy Back Entitlement.
- Eligible Shareholders are requested to the reach out to the Investor Service Centre of Link Intime India Private Limited for any queries or clarifications at +91 22 4918 6200 or dhanuka.buyback2020@linkintime.co.in.

3. CONTACT DETAILS

In case of any queries, including for receiving LoF and Tender Forms, please reach out to any of the below: COMPANY REGISTRAR TO THE BUY BACK



DHANUKA AGRITECH LIMITED Mr. Jitin Sadana, Company Secretary and

Compliance Officer Corporate Office: Global Gateway Tower - B.

Ground and 1st Floor, M G Road, Near Dronacharya Metro Station, Gurugram - 122 002, Haryana Tel. No.: 0124 4345000 / 4345001 Email: investors@dhanuka.com

LINK Intime LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED CIN: U67190MH1999PTC118368

SEBI Reg. No.: INR000004058 Validity Period: Permanent C-101, 1st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 Website: www.linkintime.co.in Contact Person: Mr. Sumeet Deshpande

Email: dhanuka.buyback2020@linkintime.co.in

EMKAY GLOBAL FINANCIAL SERVICES LIMITED CIN: L67120MH1995PLC084899 SEBI Reg. No.: INM000011229 Validity Period: Permanent The Ruby, 7th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400 028 Website: www.emkayglobal.com Contact Person: Mr. Deepak Yadav / Mr. Sagar Bhatia Tel.: 91 22 6612 1212 | Fax: 91 22 6624 2355 Tel.: +91 22 4918 6200 | Fax: +91 22 4918 6195

E-mail: dhanuka.buyback@emkayglobal.com

MANAGER TO THE BUY BACK

4. DIRECTORS RESPONSIBILITY

As per Regulation 24(i)(a) of the Buy Back Regulations, the Board accepts responsibility for the information contained in this Corrigendum and confirms that such document contains true, factual and material information and does not contain any misleading information. This Corrigendum is issued under the authority of the Board of Directors and in terms of the resolution passed by the Board of Directors on July 22, 2020 and by the Buy Back Committee on October 30, 2020.

For and on behalf of the Board of Directors of Dhanuka Agritech Limited

Mahendra Kumar Dhanuka Managing Director DIN: 00628039

Date: October 30, 2020

Rahul Dhanuka Whole Time Director DIN: 00150140

Jitin Sadana

Company Secretary and Compliance Officer

FCS-7612

Place: Gurugram

financialexp.epapr.in

Date: October 29, 2020

Mumbai

WESTERN RAILWAY CANCELLATION NOTICE

Tender No. BCT/20-21/218 dt.09.10.2020 &BCT/20-21/219 dt.09.10.2020 which was due for opening on 03.11.2020 the same may be treated as cancelled.

Like us on : 🕴 fa

WESTERN RAILWAY

Chief Engineer (Track Supply), Head Quarter Office, Building, 2nd floor, Churchgate, Mumbai 400 020 Invites Tender Notice No. WTR/17/2020/08 dated 29.10.2020 Sr.No.1 Tender No.206012 Name of Work Aluminothermy welding portions (A)60Kg(B) 52Kg, 90 UTS-25 mm gap Quantity (A) 10024 (B) 4908 Date of Closing tender: 17-12-2020 till 11.30hrs Sr. No.2 Tender No. 206011 Name of Work: Combination SEJ 60 Kg/52 Kg, RDSO drg T-6782 Quantity: 34 Sets Date of Closing tender 22-12-2020 till 11.30hrs For detailed tender conditions/corrigendum please visit www.ireps.gov.in 395

PUBLIC NOTICE

Notice hereby given that Share Certificate No. 079 (Old Share Certificate No. : 067) bearing Distinctive Numbers from 331 to 335 of SHIRIN SHORAB PALACE CHSL., having Address at F.P. No. 225, Nariman Road, Vile Parle (East), Mumbai-400 057 with respect to Garage No. 4 in the name of SHRI. AMIT SHARAD SHIRODKAR, has been lost/misplaced and application has been made to the Society for issue of Duplicate Share Certificate.

The Society hereby invites Claims or Objections (in writing) to issuance of Duplicate Share Certificate within a period of 14 days from the publica-tion of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their Claims/ Objections If no Claims/Objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is pro vided under the bye-laws of the Society. The Claims/Objections, if any, received by the Society shall be dealt in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the Society is available for inspection by the Claimants/Objectors, in the Office of the Society/with the Secretary of the Society between 10.30 A.M. to 11.00 A.M. from the date of Publication of the Notice till the date of expiry of its period.

Sd/- M. B. Goda Hon. Secretary For and on behalf of The SHIRIN SHORAB PALACE CHS Ltd. Place: Mumba

Date: 31/10/2020

of misplaced and the lost undersigned has applied to the company to issue duplicate certificate(s) for the said shares. Any person in possession of the said share certificate or having any claims to the said shares should notify to and lodged such claims with the share Department of the company at Cement house, 121 Mahrshi Carve Road, Mumbai -400 020. within 21 days f rom the date of the publication of this notice after which period no claims will be entertained and the company will proceed to issue

NOTICE

Notice is hereby given that certificate 4 Share Bearing No.

12121183 to 12121186 face value o

Rs. 100/- folio No. T000004169 of

ACC Limited standing in the name(s) of Tehemton Burjor Dalal &

Gulshan Tehemton Dalal has been

Notice

Tehemton Burjor Dalal Gulshan Tehemton Dalal Place: Mumbai Date: 30/10/2020

SOUTH CENTRAL RAILWAY

TENDER NOTICE No.70/2020 dt. 29.10.2020 SUPPLY OF STORES ITEMS

The following Tenders have been floated online. Tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in. and submit their offers online. The Tender Description, Qtv. EMD. SD may be seen in website. Offers submitted manually will not be accepted. Offers by post will not be entertained. Tender Closing time is 14.30 hrs of the Due date of the Tender. "For all indigenous offers, EMD will be accepted only via online system as available on www.ireps.gov.in."

Tender No.	BRIEF DESC.		
C1205395	Supply and installation of MIDAS		
38.20.1388	Fabricated Hand brake Wheel		
77.20.1145	Paint Ready Mixed Red Oxide		

Note:- Due dates of Tender Opening SL. No.1 on dt. 16.11.2020. Sl.No. 2 on Dt. 19.11.2020. Sl.No. 3. on dt 23.11.2020

Beside above mentioned tender there are other tenders having value helow Rs. 25 lakhs. For details, please visit Railway website above.

Principal Chief Materials Manager A1213

For further tender conditions / details and for downloading the tender documents, Please visit website at https://www.ireps.gov.in or

www.scr.indianrailways.gov.in

B

Reliance

Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

- NOTICE -

Sr.	Folio No.	Name / Joint Names	Shares	Certificate Nos.	Distinctive N
No.				From - To	From - To
1	110191572	Ajay Sinha	18	62195761-761	2184714218-
2	3229335	Amrish A Gandhi Pravina A Gandhi	8	50310402-402	1158831975-
3	88170423	Anil Bansal	8 20	61944035-035 61980503-503	2181679132- 2182047338-
4	79054321	Tara Bansal Anil Kumar	ı	E(0E0(02 (02	102002/21
4	77034321	Anii Kumar		56950602-602 56953847-847	193892631- 1160360640-
			2	61903003-003	2181240824-
			4	66512382-382	6861966212-
5	107668554	Ashok Kumar Srivastava	18	57962850-850	1607707253-
			18	61898097-097	2181176070-
6	27624553	Bimal Kumar Gupta	5	14798946-946	394735415-
			5	50597362-362	1160923422-
7	60047324	Deenaben Bharatkumar	10	62163152-152	2184291552-
′	00017321	Patel	2	14295990-991	331523793-
		Bahratkumar R Patel	2	61967994-994	2181906229-
8	122055216	Deenaben Bharatkumar			
		Patel	9	58603936-936	16272114 4 8-
		Bahratkumar R Patel	9	62629354-354	2219920 4 51-
9	14459774	Hargovandas Bajidas Patel	10	50324193-193	1158963643-
		Rasiklal Hargovandas Patel Dineshbhai Hargovandas			
		Patel			
10	59778773	Harshad Chhotalal Mehta	10 10	10884538-538 50689064-064	195179245- 1161682477-
П	43010981	Hasmukhlal Chatrabhuj	10	30087004-004	1101002477-
		Shah	30	3714472-473	57498739-
12	81903077	Kamlaben Kantilal Patel	27	59033216-216	1615622653-
13	34276773	Kiritkumar Lahera Sarla Lahera	12	12889065-065	258993411-
14	33705298	Kokila Bhalchandra Vyasl	6	12398327-327	255889736-
• •	33703270	rtokia Bhaichandra 1 yasi	6	61921210-210	2181452056-
15	51130090	Lakshmi Garimella	30	62503634-634	2210848127-
16	118935716	Madhu Jain	36	66520417-417	6862487408-
17	9545280	Mansoor Ali Karkal	40	8015842-842	161161507-
18	64052985	Meena Agarwal	30	11561480-480	208707063-
19	133250801	Mehta Harshadray	١.,	F0040344 344	1410411070
20	17988557	Chhotalal Mr Sudhir Kumar Beri	18 4	58060344-344 13400607-610	1610411978- 292805129-
20	17766337	rii sudiii Kuilai beli	4	50519856-856	1160574084-
			8	61872605-605	2180834099
21	125320476	P G Prabhakara Rao	18	62096235-235	2183443268-
22	129550212	Pradip R Tank	9	57320638-638	1588328870-
			9	62048149-149	2182827622-
23	28593341	Prasanna Kumar Jain Jain		66874656-656	6893885336
24	34427062	Preeti Srivastava Ganesh Chandra Srivastava	10	61884810-810	2181002373-
25	112603908	Premila M Patel	9	58068789-789	1610646914-
23	112003700	i remila i i racci	,	61968221-221	2181908963-
			18	66586863-863	6867340637-
26	88138228	Rani Srivastava	8	61886377-377	2181023207-
		Preeti Srivastava			
27	130031997	Sangita Mitruka	9	58196920-920	1614331388-
28	133335181	Sangita Mitruka	18	58196928-928	1614331568-
29	28610068	Shankar Lal Mohata	18 50	62184688-688 62575271-271	2184557679- 2216207664-
30	65747391	Sonia	25	16439736-736	408957435-
50	037 17371	Kamlesh	25	54410035-035	1288242835-
31	69251897	Sulochana Davi	25	20152893-893	400811995-
32	55042764	Sunita Purnachandra Bhole	20	11419382-382	205749868-
33	4728661	Surajparkash Gupta	16	10017428-428	180814722-
٠.	F. (0.22.	6 161	14	12798726-726	257708427
34	56012915 54107773	Suresh Sahu Surinder Pal	I 1	11444837-837 53302610-611	206314595-
35 36	69509240	Surinder Pal Tasmina A Khasim	40 25	14544005-005	1247794675- 389729425-
50	07507270	rasililia A Midsilli	25	51055704-704	1168639453-
37	21876861	Usha Jain	9	50645348-348	1161255965-
38	109135251	V K Banga	18	57993208-208	1608548123-
39	24797341	Venkatalakshmi Garimella	25	62503593-593	2210844174-
40	109135260	Vijay Kumar	18	57993209-209	1608548141-
41	105053994	Vinod Kuamr Jain	9	58047021-021	1610056033-
42	00/1150	V C D D	9	61913234-234	2181358284-
42	88611501	Y S Durga Prasad	2 4	59225868-868 66773443-443	1930350749- 6885584381-
		T / I		20773173-773	0000007001-
	1	Total	956	1	

Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such claim Any person(s) who has / nave any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agents viz. "KE in Technologies Private Limited", Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice failing which, the Company will proceed to issue duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities

Date: 30th October, 2020

Joint Company Secretary and Compliance Officer

for Reliance Industries Limited Savithri Parekh

ASHIANA AGRO INDUSTRIES LTD. I No.792/5, Eswari Hotel Complex, Bangalore High Roac Sunguvarchatram, SriperumbudurTalı

NOTICE Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Regulations and Disclosure Requirements Regulations, 2015 that a Meeting of the Board of processors of the Company will be held at the corporate Office at Chennai on 12th November, 020 at 3.00 PM to take on record the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and half year ended 30.09.2020 and decide on forfeiture of Shares on which allotment money is unpaid after completion of necessary lega

ormalities. For **Ashiana agro industries Ltd** Date 29.10.2020 Sd/-Company Secretary Place: Chennai

PUBLIC NOTICE

Citec Engineering India Pvt. Ltd. [Company] has sent a notice dated 30 July 2020, to handover vacant possession of the Flat No. 1402, 14th Floor, D Wing, Sai Radiance Plot No. 59, 60 and 61, Sector 15, CBD Belapur, Navi Mumbai - 400614 to the _icensor, Mr. Surendra Kumar, residing at A-703, Rajkamal Height, Opp. Ashoka Tower, Dr. S.S. Rao Road, Parel, Mumbai - 400012 and has moved all its belongings from the said premises with effect from 31 July 2020. Now the Company has surrendered the occupation of the said emises.

The Company shall not be held responsible for any damages to the said premises or unauthorized or illegal use or occupation of the said

For Citec Engineering India Pvt. Ltd.

Building No. 1, Mind Space TTC Industrial Area

PUBLIC NOTICE

Mr.Siddharth Keskar has proposed to nurchase flat No.603, 6th floor, 'C' Wing Unnat Nagar Akshay Co-op, Hsg. Soc. Ltd. M.G. Road, Unnat Nagar - 1, Goregaor W), Mumbai 400062 i.e. 'the said flat' from Mrs. Ruchira Rajeev Oak alongwith Mi Abhiram Raieey Oak & Ms Atmaia Raiee Oak as Confirming Parties who have represented to our client that they are the only legal heirs and successors of the deceased owner Mr.Rajeev Oak in respec of the said flat.

ALL Persons claiming any interest in the said flat or any part thereof by way of sale aift. lease, inheritance, exchange mortgage, charge, lien, trust, possession easement, attachment or otherwise owsoever are hereby required to make the same known to the undersigned at their office address mentioned hereunder within 4 days from the date hereof, failing which ne said sale will be completed, without any eference to such claim and the same, if any

705/A, Bonanza, Sahar Plaza J.B. Nagar, Andheri E

HINDUSTAN HARDY LIMITED

Pursuant to the Regulation 47 (1)

(a) of the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 11th November, 2020 to interalia approve the Unaudited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2020. The notice of board meeting is uploaded on the website of the company at <u>www.hhardys.com</u> and also on the website of the Stock Exchange at <u>www.bseindia.com</u>

For and on behalf of the Board Devaki Sarar

Executive Director

DIN: 06504653

Place: Mumbai Dated: 30th October, 2020

NOTICE

Notice is hereby given that I Shri Dhanvantri Sadanand Navak residing at B-1603, Dheerai Solitaire, Chincholi Bunder Road, Malad (W), Mumbai - 400 064 Partner in M/S. Liberty Restaurant and Juice Centre having office at Jasville, 9 New Marine Lines, Mumbai - 400 020 have retired from the said firm from 01.04.2020 and the said partnership firm is continued by (1) Smt Shanta Sadanand Nayak, (2) Shri Pundlik Sadanand Nayak, (3) Shri Rajesh Sadanand Navak.. (4) Shri Prasad Sadanand Navak.and (5) Kum. Pallavi Sadanand Navak, with effect from 01.04.2020.

Dated this 15th day of October, 2020

> Shri Dhanvantri Sadanand Nayak B-1603, Dheeraj Solitaire, Chincholi Bunder Road, Malad (W), Mumbai - 400 064

PRESTIGE STOCKS AND **BONDS LIMITED**

L67120MH1981PLC099757 Regd. Office: 209, 2nd Floor, Hubtown Solaris, Prof. N.S. Phadke Marg off rn Express Highway Andheri (East) Mumbai-400069, Maharashtra prestigestocksandbonds@gmail.com Website:www.prestigestocks.co.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday the 11th day of November, 2020 at the Registered Office at 3.00 P.M, to Consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the Quarter and half year ended 30th September, 2020.

The said internation is also available on the Company's website at www. prestigestocks.co in

BETHANY HOSPITAL

NOTICE FOR DISPOSAL OF MEDICAL RECORDS Notice is hereby given that Bethany Hospital proposes to dispose the Medica Records of all patients who have been discharged from hospital on or before 30th of September 2015. A copy of concerned patient's Medical Record will be issued to any patient/ next of kin/ legal representative on written request with valid Govt. ID proof to be addressed to In-charge-MRD, within 30 days of this notice.

Hospital authority will not be able to comply with any request thereafter as all records would have been destroyed. Medical Record Department, Bethany Hospita

Date: 31/10/2020 Place: Thane

LOST

It is notified for the information that my original Qualifying examination certificate of Main/ Compartment Senior Secondary Examination of Year 2005 and CBSE has been actually lost. Name of the candidate Jesmi M **Thomas**

Navi Mumbai-410209 Mobile:8590754035

all Carco logistics ltd.

Allcargo Logistics Limited CIN: L63010MH2004PLC073508 THE AVVASHYA GROUP Tel No.: +91 22 6679 8100

Regd. Off.: 6th Floor, Avashya House, CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098 Website: www.allcargologistics.com

Email: investor.relations@allcargologistics.com NOTICE Pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, November 06, 2020, to consider, inter-alia the Unaudited Standalone and Consolidated (with limited review) Financial Results of the Company for the second quarter and half year ended September 30, 2020 Notice issued to stock exchanges in this regards will be made available on the website

(www.nseindia.com) and Members may refer to the same for details For Allcargo Logistics Limited Devanand Mojidra Company Secretary

Place : Mumbai

Date : October 30, 2020

• ION EXCHANGE Refreshing the Planet

ION EXCHANGE (INDIA) LIMITED CIN: L74999MH1964PLC014258 Registered Office: Ion House, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai - 400 011 NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of he Board of Directors of the Company will be held on Tuesday, 10th November, 2020 nteralia, to consider and approve the Unaudited Financial Results on Standalone and Consolidated basis for the Second Quarter Ended 30th September, 2020.

This information is also available on the website of the Company at www.ionindia.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com For Ion Exchange (India) Limite

Milind Puranik **Company Secretary**

CHALET

Chalet Hotels Limited

CIN: L55101MH1986PLC038538
Registered Office: Raheja Tower, Plot No. C-30, Block 'G', Next to Bank of Baroda,
Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.
Tel: +91 22 - 26564000 Facsimile: +91 22 - 26565451
E-mail: companysecretary@chalethotels.com Website: www.chalethotels.com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday November 10, 2020, to consider and approve, inter-alia, the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarte and six months ended September 30, 2020.

This Notice may be accessed on Company's website at www.chalethotels.cor and also on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and For Chalet Hotels Limited

Date: October 30, 2020

Christabelle Baptista Company Secretary & Compliance Officer

1	Name & Address of the Owner /Developer	Ad			ald, Plot No. 195B, ai	
2	Name & Address of the Architect	Ad	dress: 1405/	i b Architects 1406, Kesar S 9, Sanpada, N	olitaire, Plot	
3	Name & Address of the Contractor	Address: 002, Chanakya, Devidayal Road, Mulund West, Mumbai 400080 M/s. Somnath Enterprises Flat No. 103, C Wing, Green Abode, Sai Nagar Road, Old Panvel 410 206				
4	Address of the Plot	Plo	ot No: 22, Sec	ctor: 11, Node	: New Panvel (West)
5	Boundaries of the Plot	On or towards East : Land Under Railway/DFC On or towards West : 20.00 meter Wide Road & Plot earmaked for commercial project On or towards South : Plot No. 23 On or towards North : Plot No. 21				
6	Details of Development Permission and Commencement Certificate issued by the Planning Authority	ref	erence: 2020	/PMC/TP/BP/	ertificate bearing 1339/2020 dated Municipal Corporati	on
7	Details of Residential Units		Туре	No of Units	Carpet Area as RERA (sq.mtrs)	
			2 BHK	116	48.011	1
			2 BHK	12	47.643	1
			3 BHK	48	57.519	1
			Total Units	176		
8	Address where the Detailed Approved Plan will be Available for inspection	2 rd Floor, The Emerald, Plot No. 195B, Sector 12, Vashi, Navi Mumbai				

For M/s. Neel Sidhi Realties

मराढी मनाचा आवाज

किंमत ३ रुपये

CORRIGENDUM

Regarding Public Notice dated 25/10/2020. Please refer to notice for inviting claims and objections for the sale of flat by 1.Mr.Nitin Gajanan Nikam 2.Mr.Hemant Gajanan Nikam 3.Smt. Swati Nandkumar More (Ujwala Gajanan Nikam) & 4.Smt. Sakshi Sandip More (Dipali Gajanan Nikam) legal heirs of late Mr. Gajanan Ropal Nikam & late Smt. Mr. Gajanan Gopal Nikam & late Smt. Saraswati Gajanan Nikam the members of Saraf Choudhari Nagar CHS [No.8] Ltd., Thakur Complex, Kandivali [East Mumbai - 101. Please read as the Flat No. A-6/601 instead of flat No. A-6/602. Dilip Y.Lad [M.com.LL.B. Advocate High Cour B-22/304, Saraf Choudhari Nagar Thakur Cosmela Wardivil [East]

Thakur Complex, Kandivali [East] Mumbai-400101 M:9833506305

NA

DEMAND NOTICE

INTEREST ACT, 2002 (the SARFAESI Act") READ WITH RULES 3(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002) INTEREST ACT, 2002 (the SARFAESI ACT) READ WITH RULES 3(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.)

The undersigned being the Authorized Officer of Dewan Housing Finance Corporation Ltd. PhHFL") issued notice dated 15,09.2020, U/s 13(2) of the SARFAESI Act to below mentioned Borrowers, Guarantors and Mortgagors who have availed loans under loan account no. 00014684 from Mumbai Metro Branch of DHFL and have failed to pay Pre Equated Monthly Instalments/Equated Monthly instalments (Pre-EMIs/EMIs) of their loans to DHFL. Their loan account has been dassified as Non-performing Assets (NPAs) as per the guidelines issued by the National Housing Bank. The Borrowers, Guarantors and Mortgagors have provided security of the immovable property/properties (secured assets) to DHFL the details of which are described herein below. The details of the amount outstanding and payable by these Borrowers, Guarantors and Mortgagors to DHFL are also indicated herein below. The Borrowers, Guarantors and Mortgagors as well as the public in general are hereby informed that the undersigned has initiated action against the following Borrowers, Guarantors and Mortgagors and Mortgagors indicated the property of the provers conference of the property conference herein below within 60 days from the date of the notice, the undersigned will be constrained to exercise any of the powers conferred u/s 13(12) of the SARFARESIAct and initiate any or all of the measures stipulated under sub-section (4) of Section 13 of the SARFAESIAct to recover the amount due and payable by them as mentioned hereunder, with further interest, cost till the date of full repayment. The public in general is advised not to deal with the property/properties described herein below.

Date and other details of Notice issued u/s 13(2) of SARFAESI Act

I. Deron Properties Pvt. Ltd.(Borrower/Mortgagor) Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner road, Baner Pune Maharashtra-411045 And Office No.7, PAPA Industrial Estate, 1 floor, Suren road, Near Cine Magic, Chakala, Andheri-East, Mumbai

2. Shri. Umang Bharatbhusan Madan (Guarantor), Plot No. 139, Nithya Bungalow, National CHSL, Aundh, Pune-411007.

3. Smt. Mansi Umang Madan (Guarantor), Plot No. 139. Nithya Bungalow, National CHSL, Aundh, Pune-411007

6. Mr. Ramesh Pandurang Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner road Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

11. Mr. Rohan Shankar Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac

15. Mr. Sumit Ankush Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

16. Mr. Vishnu Bhiku Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner road Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt.Ltd.)

Mr. Ruturaj Vishnu Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roa Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

20. Smt. Gaubai Bhiku Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt.Ltd.) Smt. Kamlabai alias Sakubai Dattatary Ghule (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Bane road, Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

23. Smt. Anjanabai Dattatatry Waghere (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Bane road, Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt.Ltd.)

25. Smt. Lankabai alias Baidabai Kailas Shinde (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lan Baner road, Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

26. Mr. Raju Dashrat Tambe (Confirming Party 2/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner road. Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

28, Smt. Parubai Dashrat Tambe (Confirming Party 2/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

29. Smt. Bhagubai Dashrat Mahajire (Confirming Party 2/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner road Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt.Ltd.)

31. Ms. Anita Dashrat Tambe (Confirming Party 2/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.) Details of secured assets:

Pune, which is within local limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation and within the jurisdiction of Registration District, Sub Registra Haveli, District Pune along with present and Future unsold construction thereon, which are mortgaged with DHFL more particularly mentioned in

totally admeasuring 00 Hector 37 Aar situated at revenue village Rahatani, Taluka Haveli, District Pune, which is within local limits of Pimpr Chinchwad Municipal Corporation and within the jurisdiction of Registration District, Sub Registrar Haveli, District Pune along with present and Future unsold construction thereon, which are mortgaged with DHFL more particularly mentioned in Schedule of Demand Notice dated 15,09,2020. 3. Exclusive charge by way of Registered Mortgage all that piece and parcel of the property bearing Hector 22 Aar out of S. No. 43 Hissa No. 2B/1/2/1 totally admeasuring 00 Hector 37 Aar and S. No. 43 Hissa No. 2A/4 admeasuring 00 Hector 21.50 Aar situated at revenue village Rahatani, Taluka Haveli, District Pune along with present and Future unsolo

As per Rule 3 (5) of Security Interest (Enforcement) Rules, 2002, we hereby draw your attention to the provisions of Section 13 (8) of the SARFAESI Act inder which the Borrower has right to redeem the "Secured Assets" by tendering the amount of dues of the secured creditor at any time before the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment o sale of the secured assets. The Borrower, Mortgagors and Guarantors are therefore, requested to pay the entire amount due together with accrued interest, costs, and charges, expenses thereon and redeem the secured assets before the date of publication of notice as stated herein. Please Note that under sub-section (13) of Section 13 of the SARFAESI Act the Borrowers, Guarantors and Mortgagors are barred from transferring and/or dealing with any of the Secured Asset(s) described above by way of sale, lease or otherwise, without obtaining our prior writter consent of DHFL and non-compliance of the said provisions of the SARFAESIAct is an offence punishable under Section 29 of the SARFAESIAct. This notice is issued without prejudice to DHFL's rights and remedies available to it under all other Acts and the same shall not be construed as waiver of any of them. DHFL also reserves its right to raise further demands for the sums found due and payable by the Borrowers, Guarantors and Mortgagors to DHFL.

All correspondence pertaining to this notice must be addressed to The Authorised Officer, Wholesale Lending Division, Dewan Housing Financ Corporation Limited, HDIL Towers, Ground Floor, Anant Kanekar Marg, Station Road, Bandra (E), Mumbai-400 051.

Date : 31.10.2020 Authorised Officer

Edelweiss Finance & Investments Limited

Corporate Identity Number: U67120MH1994PLC286057 Regd. Off: Edelweiss House, Off. C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel: +91-22-4009 4400 Fax: +91-22-4086 3610 Website: www.edelweissfin.com

Financial Results for the half year ended September 30, 2020 (₹in Crores, except per share data)

		Hait Year	Enaea	Year Ended	
	Particulars	September 30, 2020 (Unaudited)	September 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	
1	Total income from operations	66.00	117.67	148.53	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.90	25.93	26.36	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.90	25.93	26.36	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.40	17.09	18.42	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.40	17.10	18.10	
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 10/- Per Share)	8.34	3.44	8.34	
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	453.93	198.43	453.53	
8	Net worth ¹	460.93	198.30	461.09	
9	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	949.26	1,238.96	365.16	
10	Outstanding Redeemable Preference Shares (Face Value of ₹ 10/- Per Share)	15.29	32.54	34.06	
11	Debt Equity Ratio ²	2.06	6.25	0.79	
12	Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 10/- each)				
	- Basic (Refer note 7)	0.48	49.76	53.44	
	- Diluted (Refer note 7)	0.48	49.76	53.44	
13	Capital Redemption Reserve	11.66	11.66	11.66	
14	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	
15	Debt Service Coverage Ratio (DSCR) ³	NA	NA	NA	
	1				

Net worth = Equity share capital + Other Equity - Deferred Tax Assets The two for Equity Ratio = Total debt (Debt securities + Borrowings other than debt securities + sub-ordinated liabilities) / Net worth

3DSCR = Profit before interest and tax / (Interest expense + Principal repayment in next six months)

4ISCR = Profit before interest and tax / Interest expense

The above is an extract of the detailed format of half year financial results filed with the Stock Exchanges in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations, 2015") and the Accounting Standards specified under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and the relevant provision of the Companies Act, 2013, as applicable. The full format of the half yearly financial results are available on the website of the Stock exchange (www.bseindia.com) and the Company's

The above financial results of the Company are reviewed and recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at its ting held on October 29, 2020 The financial results for the half year ended September 30, 2020 have been subjected to a 'Limited Review' by the Statutory Auditors of the Company and the

Consequent to the outbreak of COVID – 19 pandemic, the Indian Government had announced a lockdown in March 2020. Subsequently, the lockdown has

Respective amounts in SMA/overdue categories, where the moratorium/deferment was extended, n terms of paragraph 2 and 3 of the circular (as of February 29, 2020) re asset classification benefit is extended (as of February 29, 2020) Provisions made in terms of para 5 of the circular as of September 30, 2020 0.03

ligibility criteria and other aspects specified therein and irrespective of whether RBI moratorium was availed or not. The Company has commenced work in the operational aspects of the Scheme. On the basis of the initial assessment made by the Company, the implementation of the Scheme does not have

S. Ranganathan DIN: 00125493

Pokhran Road No. 2. Thane (W) 400610 Contact Tel. No. 022-21725260

Roll No. 6203773 issued by

C/o Binu George, Flat # 302, Carmel Appartment, Plot # 12, Sector # 06, Kamothe,

of the Company at www.allcargologistics.com as well as the website of

BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited

PUBLIC NOTICE We, M/s. Neel Sidhi Realties having registered office at 2nd Floor, The Emerald, Plot No.

Sr No	Particulars			Details	
1	Name & Address of the Owner /Developer	Ad			ald, Plot No. 195B, ai
2	Name & Address of the Architect	t M/s. Soyuz Talib Architects Pvt. Ltd Address: 1405/1406, Kesar Solitaire, Plot No. 05,Sector 19, Sanpada, Navi Mumbai			
3	Name & Address of the Contractor	M/s. Neo Iturkaa Enterprises Address: 002. Chanakya, Devidayal Road, Mulund West, Mumbai 400080 M/s. Somnath Enterprises Flat No. 103, C Wing, Green Abode, Sai Nagar Road. Old Panyel 410 206			
4	Address of the Plot	Plo	t No: 22, Sec	ctor: 11, Node	: New Panvel (West)
5	Boundaries of the Plot	On or towards East : Land Under Railway/Df On or towards West : 20.00 meter Wide Road Plot earmaked for commercial project On or towards South : Plot No. 23 On or towards North : Plot No. 21			
6	Details of Development Permission and Commencement Certificate issued by the Planning Authority	n Amended Commencement Certificate bearing reference: 2020/PMC/TP/BP/1339/2020 dated 20.10.2020 issued by Panvel Municipal Corpora			
7	Details of Residential Units		Туре	No of Units	Carpet Area as RERA (sq.mtrs)

www.navshakti.co.in DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED (DHFL)
National Off: HDIL Tower, Ground Floor, Anant Kanekar Marg, Station Road, Bandra East,
Mumbai-400 051. Branch office: Pune

(THE NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY

Rs. 19,69,97,295/- (Rupees Nineteen Crore Sixty Nine Lakhs Ninety Seven Thousand Two Hundred and Ninety Five Only) payable as or 08-09-2020 along with further interest, non-compliance charges, incidental expenses, costs, and any other charges etc. from 09.09.2020 till the

4. Shri. Prakash Madhukar Mokashi (Guarantor), 11 vibha Society, Bhakti Marg, Off Law Collage Road, Pune-411 004. 5. Mr. Pandurang alias Laxman Bhiku Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lan Baner road, Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

7. Ms. Shreesha Ramesh Thambe, (Confirming Party 1/ Mortgagor) Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt Ltd) Mr. Umesh Pandurang Thambe (Confirming Party 1/ Mortgagor) Office No. 601. Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

D. Mrs. Trupati Nandkumar Godambe (Confirming Party 1/ Mortgagor) Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Bane road, Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt.Ltd. 10. Mr. Shankar Bhiku Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045 (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.) 12. Mr. Sohan Shankar Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner road Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

13. Mr. Ankush Bhiku Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt.Ltd.) 14. Mr. Rohit Ankush Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt.Ltd.)

17. Ms. Yugendara Vishnu Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045 (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

19. Mr. Sudarshan Vishnu Thambe (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt.Ltd.)

22. Smt. Kashibai Dattatary Patil (Confirming Party 1/Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt.Ltd.)

24. Smt. Vimal Kantilal Kapse (Confirming Party 1/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner road Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POAHolder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

27. Mr. Namdev Dashrat Tambe (Confirming Party 2/ Mortgagor), Office No. 601. Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roac Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

30. Ms. Tarubai Dashrat Tambe (Confirming Party 2/ Mortgagor), Office No. 601, Deron Hills, Behind Big Bazar, Amar Apex Lane Baner roa Baner Pune, Maharashtra-411045. (Confirming Party through their POA Holder Shri Umang Madan Director of Deron Properties Pvt. Ltd.)

 Exclusive charge by way of Registered Mortgage of all that piece and parcel of the property bearing S. No. 43 Hissa No. 2A/3 admeasuring 00
Hector 21.50 Aar and S. No. 43 Hissa No. 2A/4 admeasuring 00 Hector 21.50 Aar situated at revenue village Rahatani, Taluka Haveli, District 2. Exclusive charge by way of Registered Mortgage all that piece and parcel of the property bearing Hector 22 Aar out of S. No. 43 Hissa No. 2B/1/2/

n thereon, which are mortgaged with DHFL more particularly mentioned in Schedule of Demand Notice dated 15.09.2020

Dewan Housing Finance Corporation Ltd

Mumbai, October 29, 2020

Premises

sd/ Shreerang Ketkar

Company Secretary Unit 401, 4th Floor, Juinagar, Navi Mumbai 400706

NOTICE is hereby given that our clien

SANTOSH R. SHETTY & ASSOCIATES

Advocate

For and on behalf of the Board Prestige Stock and Bonds Ltd.
Place: Mumbai Divya Shashi Rajput
Date: 30.10.2020 Compliance Officer

		Half Year	Ended	Year Ended
	Particulars	September 30, 2020 (Unaudited)	September 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
1	Total income from operations	66.00	117.67	148.53
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.90	25.93	26.36
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.90	25.93	26.36
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.40	17.09	18.42
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.40	17.10	18.10
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 10/- Per Share)	8.34	3.44	8.34
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	453.93	198.43	453.53
8	Net worth ¹	460.93	198.30	461.09
9	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	949.26	1,238.96	365.16
10	Outstanding Redeemable Preference Shares (Face Value of ₹ 10/- Per Share)	15.29	32.54	34.06
11	Debt Equity Ratio ²	2.06	6.25	0.79
12	Earnings Per Share (₹) (Face Value of ₹ 10/- each)			
	- Basic (Refer note 7)	0.48	49.76	53.44
	- Diluted (Refer note 7)	0.48	49.76	53.44
13	Capital Redemption Reserve	11.66	11.66	11.66
14	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA

16 Interest Service Coverage Ratio (ISCR) 4 NA

Consequent to the outbreak of COVID – 19 pandemic, the Indian Government had announced a lockdown in March 2020. Subsequently, the lockdown has been lifted by the Government for certain activities in a phased manner outside specific containment zones. The impact of COVID – 19, including changes in customer behaviour and pandemic fears, as well as restrictions on business and individual activities, has led to volatility in global and Indian financial markets and a decrease in global and local economic activities, which may persist even after the restrictions related to the COVID – 19 are lifted. While there has been some improvement in economic activities unting the current quarter, the continued slowdown has led to a decrease in loan originations and efficiency in collection efforts. The extent to which the COVID – 19 will continue to impact Company's results, including credit quality and provisions, remain uncertain and would depend upon the time taken for economic activities to fully resume and reach normal levels. In accordance with the regulatory package announced by the Reserve Bank of India (RBI) on March 27, 2020, A print 17, 2020 and May 22, 2020, the company has agranted a moratorium for the payment of all instalments falling due between March 1, 2020 and Mugust 31, 2020 to all eligible borrowers that have opted to avail the same.

The Company has assessed the impact of the COVID-19 pandemic on its liquidity and ability to repay its obligations as and when they are due. Management has considered various stimulus packages announced by the Government of India which will directly or indirectly benefit NBFCs and Company's lenders to extend moratorium and various other financial support from other banks and other agencies in determining the company's lenders to extend moratorium and various other financial support from other banks and other agencies in determining the company sull be able to pay its obligations as and when these become due in the foreseeable future. In assessing the recoverability of loans, e quantitative disclosures as required by RBI circular dated April 17, 2020 for the half year ended September 30, 2020 are given below:

Provisions adjusted against slippages in terms of paragraph 6 of the circular Residual provisions as of September 30, 2020 in terms of paragraph 6 of the residual provisions as or september 30, 2020 in terms or paragraph of the circular The Honourable Supreme Count of India (HorNibe SC), in a public interest litigation (Gajendra Sharma Vs. Union of India & Anr), vide an interim order dated September 03, 2020 ("Interim Order"), has directed that accounts which were not declared NPA till August 31, 2020 shall not be declared as NPA till further orders. However, Company does not have any borrower account that could have otherwise been classified as NPA study study 2020 if such order was not in place. The Government of India, Ministry of Finance, vide its notification dated October 23 2020, had announced COVID-19 Relief Scheme for grant of ce-gratial payment of difference between compound interest and simple interest for six months to borrowers in specified loan accounts ("the Scheme"), as per the

On behalf of the Board of Directors

Non-Executive Director

Date: October 30, 2020 Place : Mumbai

जाहिर नोटीस

तमाम जनतेस या जाहीर नोटीशीने तमाम लोकास कळविण्यात येते की माझे पक्षकार श्री. प्रमोद विष्णुपंत कानडे, राह. खो.नं. ९८, ११४—सी, राम नगर, डॉ. आंबेडकर रोड, भायखळा, मुंबई (पु) — ४०००२७ हे भाजीबाजार गाळा नं. ८३०, ब्लॉक नं.ई. क्षेत्र २७.८८ चौ.मी., म्हणजेच ३०० चौ.फु. पैकी २०० चौ.फु. तळमजला अधिक १०० चौ.फु. पहीला मजला, भुखंड क्र. ३ व ७, सेक्टर – १९, वाशी नोड, गट नं. ७९६ पैकी, महसुली गांव तुर्भे, नवी मुंबई, ता. व जि. ठाणे—४००७०५, (यानंतर सोईसाठी यांस सदर गाळा असे संबोधले जाईल) या वर्णनाच्या मिळकतीचे सहमालक आणि सह हिस्सेदार असुन सदर गाळा मयत श्रीमती लक्ष्मीबाई भिकाजी कानडे यांचे नांवे मुं. कृ. उ. बा. समीतीने वाटप केला असुन त्याकामी भाडेपट्टा करार दि. १५. १२. १९९९ रोजी त्यांचे नांवे केला आहे.

माझे पश्चकारांनी सदर गाळयाच्या हक्क अधिकाराबाबत सि.बि.डी., बेलापूर, नवी मुंबई येथील मे दिवाणी न्यायाधिश (क.स्त.) येथे श्री. सुधिर शंकरराव कानडे व इ. १३ यांचे विरूध्द वाटपाचा दावा आर. सी. एस दावा क्र. १५०/२०१४ दाखल केला असन आज रोजी प्रलंबीत आहे. तसेच श्री. सुधिर शंकरराव कानडे व इ. ५ यांचे विरूध्द माझे पक्षकारांनी सि.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई येथील मे. दिवाणी न्यायाधिश (क.स्त.) येथे वारस दाखला रह करणेकामी कि. अर्ज क्र. १२०/२०२० दाखल केला असुन सुनावणीकामी प्रलंबीत आहे. सदर गाळयामध्ये माझे पश्चकारांचे व इतर वारसांचे हक्क व अधिकार असल्याने सदर गाळवाचा खरेदी विक्री व्यवहार वा अन्य मागनि हक्क, हस्तांतर मयत श्री. शंकरराव भिकाजी कानडे यांचे वारस श्री. सुधिर शंकरराव कानडे व इ ५ यांच्याशी कुणीही अशा प्रकारचा कोणताही व्यवहार करू नये व केल्यास माझे पश्चकार जबाबदार राहणार नाहीत व होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार रहाल याची नोंद घ्याची. आपणास माहिती

		जाहीर सूचना			
भाम्ही मे. नील सिध्दी रियल्टिज ज्याचे नोदणीकृत कार्यालय २ रा मजला, दि एमराल्ड, प्लॉट क्र. १९५बी, सेक्टर २२, वाशी, नवी मुंबई हे प्लॉट चिन्हांकित (मोजमापित ६४४८.१३ चौ. मी.) प्लॉट क्र. २३, सेक्टर ११, न्यू नवेल (प), नवी मुंबई ४१०२०६ वरील हौसिंग प्रकल्प विकसि करीत आहे.					
अनु. क्र.	संबंधित	तपशील			
१	मालक/डेव्हलपर्सचे नाव आणि पत्ता	मे. नील सिध्दी रियल्टिज पत्ताः २ रा मजला, दि एमराल्ड, प्लॉट क्र. १९५बी, सेक्टर १२, वाशी, नवी मुंबई			
२	आर्किटेक चे नाव आणि पत्ता	मे. सोयुज तालिब आर्किटेक्स प्रा. लि. पत्ताः १४०५/१४०६, केसर सॉलिटरी, प्लॉट क्र. ५, सेक्टर १९, सानपाडा, नवी मुंबई			
¥	कॉन्ट्रेक्टरचे नाव आणि पत्ता	मे. नियो इर्तुका इन्टरप्रायझेस पत्ता : ००२ चाणक्य देविदयाळ रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०० ०८०.			
γ	प्लॉटचा पत्ता	प्लॉट क्र.: २३, सेक्टरः ११, नोडः न्यू पनवेल (पश्चिम)			
ц	प्लॉटचे सीमाबध्द	 पूर्वेकडून किंवा पासून : रेल्वे/डीएफसी अंतर्गत जमीन पश्चिमेकडून किंवा पासून : २० मीटर रुंद रोड आणि कमर्शियल प्रोजेक्ट करिता चिन्हांकित प्लॉट दक्षिणेकडून किंवा पासून : प्लॉट क्र. २४ 			
		• उत्तरेकडून किंवा पासून ः प्लॉट क्र. २२			
ξ	प्लॅनिंग अधिकारी द्वारे जारी विकास मंजूरी आणि सुरु करण्याचे	पनवेल महानगरपालिकेद्वारे जारी दिनांक २०.१०.२०२० रोजीचे एकत्रित सुरु करण्याचे प्रमाणपत्र धारक संदर्भः २०२०/पीएमसी/टीपी/बीपी/१३४०/२०२०			

वक्रांगी लिमिटेड

वक्रांगी कॉर्पोरेट हाऊस, प्लॉट क्र. ९३, रोड क्र. १६, एम.आय.डी.सी., मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, भारत. सीआयएन : एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५६६६९ फोन : ०२२ ६७७६ ५१००/२८५० ३४१२, फॅक्स : ०२२ २८५० २०१७

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष

अनु.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले अर्ध वर्ष		संपलेले वर्ष
क्र.		३०-सप्टें-२०	३०-जून-२०	३०-सप्टे-१९	३०-सप्टे-२०	३०-सप्टे-१९	३१-मार्च-२०
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७०२२.८६	६७८५.०८	१५१८५.३०	१३८०७.९४	२७८६३.३८	६८५२२.१
२	कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी) निव्वळ नफा/(तोटा)	१७७३.२३	१६५३.०१	१६८५.४७	३४२६.२४	३२६१.५५	८६५१.८
æ	करपूर्व कालावधीसाठी (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) निव्वळ नफा/(तोटा)	१७७३.२३	१६५३.०१	१६८५.४७	३४२६.२४	३२६१.५५	९१५५.२
8	करोत्तर कालावधीसाठी (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) निव्वळ नफा/(तोटा)	८७.०६६१	११८९.३५	१०८६.९१	२५२०.१३	१८६८.३१	७१८२.३
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१३५०.५८	११९४.५७	११२४.४७	२५४५.१५	१८९७.६१	७१८२.३
ξ	समभाग भांडवल	१०५९४.०६	१०५९४.०६	१०५९४.०६	१०५९४.०६	१०५९४.०६	१०५९४.०
9	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	२५३१३६.४
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे) खंडित आणि अखंडित प्रवर्तनांसाठी)						
	१. मूलभूत	0.83	0.88	0.88	0.28	0.86	0.8
	२. सौम्यिकृत	0.83	०.११	0.88	0.28	०.१८	0.8

- १. वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने मंजुर, पुनर्विलोकित केले आणि शिफारस केली व शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक
- २. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता एकत्रित वित्तीय विवरणे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित कंपनीज इंडियन अकाऊंटींग स्टॅण्डर्ड्स (इंड एएस) नुसार बनवली आहे.
- नफा/(तोटा) रु. १०२२.२९ लाख आहेत.
- बी. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्ध वर्षाकरीता कंपनीची अलिप्त उलाढाल रु. ९२७८.०९ लाख, करपूर्व नफा/(तोटा) रु. २६४२.६२ लाख आणि करोत्तर नफा/(तोटा) रु. १९४२.९८ लाख आहेत.
- अर्ध वर्षाच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही आणि अर्ध वर्षाच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण संबंधित स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाईट www.vakrangee.in वर उपलब्ध आहे. ५. आवश्यकतेनुसार मागील तिमाही अर्ध वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत आणि पुनरीचित केली आहे.

ठिकाण : मुंबई दिनाक : ३० ऑक्टोबर, २०२०

दिनेश नंदवाना व्यवस्थापकीय संचालक आणि ग्रुप सीईओ

हिंद्स्तान हार्डी लिमिटेड

नोंद. कार्यालयः प्लॉट क्र. सी-१२, एम.आय.डी.सी

एरिया, अंबड, नाशिक-४२२ ०१०

सीआयएनः एल२९३००एमएच१९८२पीएलसी०२८४९८

द्र. क्र. ०२५३-२३८२०१८ फॅक्सः ०२५३-२३८२५२८

इमेल आयडीः co@hhardy.com संकेतस्थळः www.hhsl.net

सेबी (लिस्टिंग ऑब्गिलेगशन्स ॲन्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन

४७ (१) (ए) अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की,

कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३०

सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि

अर्धवर्षासाठी कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय

निष्कर्ष इतर बाबींसह मंजूर करण्यासाठी बुधवार,

दिनांक ११ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार

सदर सभेची सूचना कंपनीच्या संकेतस्थळवर

अपलोड करण्यात आलेली सदर सभेची सुचना

कंपनीचे संकेतस्थळ www.hhardys.net आणि

www.bseindia.com वर सुद्धा अपलोड करण्यात

संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता

देवकी सरन

कर्जदार/गहाणदार/जामिनदारांनी सदर मिळकती गहाण/तारण ठेवल्या आहेत.

कार्यकारी संचालके

डीआयएन:०६५०४६५३

एक्सचेंजचे

ठिकाणः मुंबई

दिनांकः ३० ऑक्टोंबर, २०२०

यूनियन बैंक 🕼 Union Bank मिरा रोड शाखा.

श्री पार्क, सिल्वर पार्क जवळ, मिरा भाईंदर रोड हटकेश इंडस्ट्रिज समोर, मिरा रोड(पूर्व), जिल्हा.ठाणे, महाराष्ट्र-४०११०७ दूर क्र. (०२२) २८११०३६६, २८१२०३६६ ई-मेल :miraroad@unionbankofindia.com

CHALET

चालेट हॉटेल्स लिमिटेड

सीआयएनः एल५५१०१एमएच१९८६पीएलसी०३८५३८

नोंदणीकृत कार्यालयः रहेजा टॉवर, प्लॉट क्र. सी-३०, ब्लॉक 'जी',

बँक ऑफ बडोदाच्यापुढे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई-४०० ०५१

द्र : +९१ २२ - २६५६४००० फॅक्सीमाईल : + ९१ २२ - २६५६५४५१

ईमेलः companysecretary@chalethotels.com

संकेतस्थळः www.chalethotels.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ आणि ४७ ल

अनसरून यादारे सचना देण्यात येते की. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही

आणि सहा महिन्याकरीता कंपनीचे अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि

ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.chalethotels.com आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ www.nseindia.com

जाहीर सूचना

१२, वाशी, नवी मुंबई हे प्लॉट चिन्हांकित (मोजमापित ४३६७.३९४ चौ. मी.) प्लॉट क्र. २१, सेक्टर ११, न्य

मे. चौहान एंटरप्रायझेस आणि अन्य

प्लॉट क्र.: २१, सेक्टर: ११, नोड: न्यू पनवेल (पश्चिम)

कमर्शियल प्रोजेक्ट करिता चिन्हांकित प्लॉट

प्लॅनिंग अधिकारी द्वारे पनवेल महानगरपालिकेद्वारे जारी दिनांक २०.१०.२०२० रोजीचे एकत्रित सुर प्रमाणपत्र

घाटकोपर (प), मुंबई-४०००८६.

• पर्वेकडन किंवा पासन

• पश्चिमेकडून किंवा पासून

दक्षिणेकडून किंवा पासून

१ बीएचके

१ बीएचके

१ बीएचके

१.५ बीएचके

एकूण युनिटस

• उत्तरेकडून किंवा पासून

आणि सुरु करण्याचे २०२०/पीएमसी/टीपी/बीपी/१३३८/२०२०

पत्ताः २ रा मजला, दि एमराल्ड, प्लॉट क्र. १९५बी, सेक्टर १२, वाशी, नवी मुंबई

पत्ताः १४०५/१४०६, केसर सॉलिटरी, प्लॉट क्र. ५, सेक्टर १९, सानपाडा,

दुकान क्र. १७, नवरत्न इमारत, एलबीएस मार्ग, न्यू मनेकलाल इस्टेट,

२ रा मजला, दि एमराल्ट, प्लॉट क्र. १९५बी, सेक्टर १२, वाशी, नवी मुंबई

मे. नील सिध्दी रियल्टिज

आर्किटेक चे नाव आणि मे. सोयुज तालिब आर्किटेक्स प्रा. लि.

चालेट हॉटेल्स लिमिटेडकरिता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

: रेल्वे/डीएफसी अंतर्गत जमीन

ः प्लॉट क्र. २२

: प्लॉट क्र. २०

ः २०.०० मीटर रुंद रोड आणि

रेरा प्रमाणे चटई

क्षेत्र (चौ. मी.)

२९.३२९

३२.२८०

३५.२९५

४१.९३२

क्रिस्टाबेल्ले बाप्टिस्टा

मंजर करण्याकरिता मंगळवार. १० नोव्हेंबर. २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

पनवेल (प), नवी मुंबई ४१०२०६ वरील हौसिंग प्रकल्प विकसि करीत आहे.

आणि www.bseindia.com यावर देखील उपलब्ध आहे.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ३० ऑक्टोबर, २०२०

मालक/डेव्हलपर्सचे

कॉन्ट्रेक्टरचे नाव आणि

जारी विकास मंजुरी करण्याचे

यनिटचा

प्रमाणपत्रचे तपशील

निरिक्षणाकरिता पत्ता

जिथे तपशिलवार मंजूर

प्लॅन उपलब्ध असेल

मे. नील सिध्दी रियल्टिज करिता

निवासी

तपशील

प्लॉटचा पत्ता

संद.: युबीआय/एमआर/एडीव्ही/०९२/२०२०-२१ दिनांकः २१/१०/२०२०

मे. यश पॅकेजिंग,

सही/-

भागीदार

(प्रोप्रा. श्री. विरेंद्र कुमार रामराज सिंग) गाळा क्र. २७, चौधरी इंडस्ट्रिज, धनिव

पेल्हार, वसई पू., ठाणे, महाराष्ट्र-४०१२०८.

विषय: खाता मे. यश पॅकेजिंग च्या मत्तांचा कब्जा घेण्यासाठी सुचना

कृपया आमच्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ नुसार कलम १३ (२) अन्वये जारी आमची दिनांक २४/०७/२०२० रोजीच्या पेपर मध्ये प्रकाशित मागणी सूचनेप्रमाणे तेथे नमूद व्याजासह बरोबर रु. १७,८५,१४७.१८ (रुपये सतरा लाख पंच्याऐंशी हजार एकशे सत्तेचाळीस आणि अठरा पैसे मात्र) च्या संपूर्ण रकमेच्या प्रदान करण्यासाठी याचा संदर्भ घ्यावा. आम्ही सूचना जारी करूनसुद्धा, तुम्ही ६० दिवसांच्या सूचित कालावधीच्या समाप्तीनंतरसुद्धा तुमचे दायित्व प्रदान करण्यात कसूर केले आहे, त्यामुळे बँकेने कोणताही पर्याय नसल्याने तारणाच्या अंमलबजावणीच्या मार्गाने पुढील कारवाई करत कब्जा घेऊन आणि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये नमूद बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता तारणाची विक्री करण्याचे ठरविले आहे. आम्ही याद्वारे तुम्हाला येथे नमूद तारीख, ठिकाण आणि वेळेस बँकेचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना खाली नमूद तारण मत्तांचा कब्जा सोपवावा/स्वाधीन करावा आणि आम्हाला बँकेने काढलेल्या वस्तूसूचीमध्ये

आणि तारण मत्ताचा कब्जा सोपविण्यामध्ये तुमचे सहकार्य आवश्यक आहे. आम्ही याद्वारे तुम्हला कळवितो की, बँकेचे प्रतिनिधी आणि अधिकारी खालील नमूद तारीख आणि वेळेस जेथे स्थित/ साठवले असेल तेथून तारण मत्तांचा कब्जा घेण्याकरिता प्रयत्न करतील किंवा घेतील.

तारण मत्तेचे वर्णन फ्लॅट क्र. ४०२, सी-विंग, साई पॅलेस, विठ्ठल मंदिर बिल्डिंग मागे, वाळिव, ता. वसई पूर्व, जिल्हा-पालघर, महाराष्ट्र-४०१२०८. (श्री. विरेंद्र कुमार रामराज सिंग च्या नावामध्ये)

आणि बँकेच्या नावे तुमच्या द्वारे निर्मित तारणांतर्गत समाविष्टीत इतर मत्ता किंवा तारण जसे की जंगम किंवा

तुमचे हितचिंतक युनियन बँक ऑफ इंडिया प्राधिकृत अधिकारी

सीसी: श्री. विरेंद्रकुमार रामराज सिंग (मिळकतीचे मालक) फ्लॅट क्र. ४०२, सी विंग, साई पॅलेस, विठ्ठल मंदिर बिल्डिंग मागे, वाळिव, ता. वसई पूर्व, जिल्हा-पालघर, महाराष्ट्र-४०१२०८.

(1) ICICI Bank

(आयसीआयसीआय व्हेंचर हाऊस, ४ था मजला, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई- ४०००२५, दूरध्वनी क्र. : ०२२-४८८२ ५२२३ / ९७६९४७०२३९)

जाहीर सूचना – तारण मत्तांच्या विक्रीसाठी निविदा–नि–ई–लिलाव

ज्याअर्थी, आयसीआयसीआय बँक लिमिटेड (आयसीआयसीआय बँक) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्टृक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या कलम १३ (२) च्या तरतुर्दीन्वये दिनांक १२ एप्रिल, २०१६ ची वैधानिक मागणी सूचना जारी केली आणि अन्य बाबींसह मे. ईएसपी (एशिया) प्रायव्हेट लिमिटेड (दिवाळखोरितील) (कर्जदार), गहाणवटदार आणि जामीनदार

सांगितले होते आणि कर्जदार व जामीनदारांनी सदर मागणीचे पालन करण्यात कसूर केली व टाळाटाळ केली. आणि ज्याअर्थी, सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता त्याअंतर्गत बनवलेल्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (''सरफैसी रुल्स'') अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकती/(तीं) चा प्र**त्यक्ष कब्जा** घेतला आणि **''जसे आहे जेथे आहे'' व ''जसे आहे जे आहे''** तत्त्वाने ई-लिलावामार्फत विकण्याचे ठरवले. प्रदानाच्या किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि अनुषंगिक परिव्यय, खर्च इ. सह ३१ मार्च, २०१६ रोजीस देय असलेल्या रु. २६,८९,७९,८९३.४९ (रुपये सव्वीस कोटी एकोणनव्वद लाख एकोणऐंशी हजार **आठशे त्र्याण्णव आणि पैसे एकोणपन्नास मात्र)** च्या तारण कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदारांना मंजूर केलेल्या अग्रिमांसाठी तारण म्हणून

म्हणजेच श्री. टी. बालासुब्रमनियन नायर आणि सौ. बिंदु बालासुब्रमनियन यांना सदर सूचनेतील रक्कम सदर सूचनेच्या प्राप्तीच्या ६० दिवसांत प्रदान करण्यास

संच क्र.	मिळकतींचे तपशील	राखीव किंमत	इअर				
٧.	प्लॉट क्र. ११, सेक्टर क्र. ४०, नेरुळ, नवी मुंबई येथे बांधलेल्या श्री हरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी १५४.०० १५.४० लि. अशा ज्ञात इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील मोजमापित १,५०० चौ. फू. बिल्टअप क्षेत्र, फ्लॅट क्र. ३ अशा मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.						
ऑनलाईन बोली/प्रस्तावांना खालील परिशिष्टानुसार वेबसाईट पोर्टल https://icicibank.auctiontiger.net मार्फत सादर करणे आवश्यक आहे:							
राखीव	किंमत मिळकतींसाठी वर नमूद नुसार	मिळकतींसाठी वर नमूद नुसार					

ऑनलाईन बोली/प्रस्तावांना खालील परिशिष्टानुसार	वेबसाईट पोर्टल https://icicibank.auctiontiger.net मार्फत सादर करणे आवश्यक आहे:
राखीव किंमत	मिळकतींसाठी वर नमूद नुसार
इसारा अनामत रक्कम (इअर)	मिळकतींसाठी वर नमूद नुसार
इअर भरणा	मुंबई येथे देय ''आयसीआयसीआय बँक लिमिटेड'' च्या नावातील डिमांड ड्राफ्ट स्वरुपात
मिळकतींचे निरीक्षण	नोव्हेंबर २१, २०२० रोजी स. ११.०० ते दु. ४.०० दरम्यान
ऑनलाईन अर्ज/इअर/केवायसी दस्तावेज इ. सादर करण्यासाठी अंतिम तारीख	नोव्हेंबर ३०, २०२० रोजी सायं. ४.०० पर्यंत
बोली/इअर आणि अन्य केवायसी दस्तावेज सादर करण्यासाठी पत्ता	शाखा व्यवस्थापक, नजीकचे आयसीआयसीआय बँक लि. शाखा स्कॅन कॉपी खालील ई मेल पत्त्यावर पाठविणे: bhagyashree.sanjay@icicibank.com आणि vijayc.kumar@icicibank.com
ई-लिलावाची तारीख आणि वेळ	डिसेंबर ०२ २०२० रोजी दु. १.०० ते दु. ३.०० दरम्यान; शेवटच्या ५ मिनिटांत बोली लावल्या प्रत्येकी ५ मिनिटांच्या आपोआप विस्तारासह.
बोली वाढविण्याची रक्कम	प्रत्येक संचाकरिता रु.०.१० लाख
	थरी भागा पर्ती

अटी आणि शती ्ई–लिलाव नि विक्री काटेकोरपणे येथे वर्णन केलेल्या शर्तींवर होईल आणि आयसीआयसीआय बँकेच्या मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. ई–प्रोक्युरमेंट

प्राधिकृत अधिकारी.

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ईटीएल) मार्फत प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेण्यात येईल. इच्छुक बोलीदारांनी एक वैध ई-मेल पत्ता धारण केला पाहिजे. ऑनलाईन ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी

आणि शर्ती असलेले ई-लिलाव निविदा दस्तावेज ईटीएलच्या ''https://icicibank.auctiontiger.net'' ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. इच्छक बोलीदारांना दरध्वनीवरून ई-लिलावावरील सर्वंकष ऑनलाईन प्रशिक्षण मे. ई-प्रोक्यूरमेंट टेक्नॉलॉजीस लि., अहमदाबाद, संपर्क क्र. ०७९-६८१३६५१९/६८१३६८५४/५१/५२/५५., संपर्क व्यक्ती : श्री. विजय शेट्टी (मोबाईल क्र. : ०९६१९००२४३१, ई-मेल आयडी : vijay.shetty@auc

tiontiger.net), मिळकतीच्या तपशिलांसाठी, कृपया निम्नस्वाक्षरीकारांशी @ ०९१६७७८०४३५/०२२-२६५३८४५३ येथे संपर्क साधावा.

प्रस्ताव केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून https://icicibank.auctiontiger.net मार्फत मागवले आहेत. अन्य प्रकारे सादर केलेल्या बोलींना विचारात घेतले जाणार नाही. इअर **मुंबई** येथे देय **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड''** च्या नावातील डिमांड ड्राफ्टद्वारा, लिलाव नोंदणी नी बोली प्रपत्रे आणि अन्य केवायसी दस्तावेज यासह प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे **नोव्हेंबर ३०, २०२०** रोजी सायं ४.०० पर्यंत सादर कराव्यात. आणि स्कॅन कॉपी bhagyashree.sanjay@icicibank.com आणि vijayc.kumar@icicibank.com यावर मेल करणे. निर्धारित तारीख/वेळेच्या नंतर प्राप्त होणारे लिलाव नोंदणी नी बोली प्रपत्रे

आणि अन्य केवायसी दस्तावेज आणि इअर /केवायसी दस्तावेज याशिवाय असलेल्या बोलींना तडकाफडकी फेटाळण्यात येईल. बोली/प्रस्ताव/इअर सादर केल्यानंतर ई-लिलाव पूर्ण होईपर्यंत बोलीदारांना बोली प्रपत्रे/इअर मागे घेण्याची अनुमती दिली जाणार नाही. कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे किंवा ई-लिलाव पुढे ढकलण्याचे निर्विवाद अधिकार आणि स्वेच्छाधिकार प्राधिकृत

अयशस्वी बोलीदारांची इ.अ.र. व्याजाशिवाय पंधरा दिवसांत परत केली जाईल. सद्र वरील नमृद् राखीव किंमत आणि वरील नमृद् तारखेस सद्र ई-लिलाव नि विक्री करण्याबाबत कर्जदार / हमीदार / गहाणवटदारांना सूचना समजण्यात यावी.

कर्जदार / हमीदार / गहाणवटदारांना तारखेपर्यंत व्याजासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे आणि ते त्यांची इच्छा असल्यास ई-लिलावापूर्वी त्यांची मत्ता विमोचित करु शकतात.

दिनांक : ऑक्टोबर २१, २०२० ठिकाण : मुंबई

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया ओरिक्स लीझिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड ची वेबसाईट म्हणजेच https://www.orixindia.xom/leasing.php मध्ये पुरविण्यात

दिनांक: ३०-१०-२०२० ओरिक्स लीझिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड

यूनियन बैंक 🕖 Union Bank

रिजनल ऑफिस मुंबई वाशी २ रा मजला, कोरल स्केअर, स्रज वॉटर पार्क समोर, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम)

स्थावर मिळकर्तींच्या विक्री करिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) अन्वये स्थावर मत्तेच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा अन्वयीक/ प्रत्यक्ष कब्जा युनियन बँक ऑफ इंडिया (याआधी कॉर्पोरेशन बँक) (ई–सीबी आणि ई–एबी) (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यानी घेतला आहे ती खालील नमूद कर्जदार आणि हमीदार यांचेकडून युनियन बँक ऑफ इंडियाची खालील नमूद थकबाकी वसूल करण्यासाठी खालील नमूद तारखेस ''जे जेथे आहे,'' ''जे आहे जसे आहे,'' आणि ''जे काही आहे तेथे तत्वाने" विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम सुद्धा खाली नमूद केलेली आहे.

ई-लिलावाची तारिख आणि वेळ: १८.११.२०२० स. ११.०० वा. शाखेचे नाव आणि पत्ता : घाटकोपर (पश्चिम) शाखा (ई-कॉर्पोरेशन बँक), रामन स्मृती, करानी रोड, टेलिफोन एक्सचेंज जवळ, घाटकोपर (पश्चिम), मुंबई - ४०००८६. शाखा प्रमुखः वसंता शेट्टी, संपर्क क्रः ९९७२२९६२११

कर्जदारांचे आणि हमीदारांचे नाव : थकबाकी देय रक्कम : रु. ४४,४८,२४६/-मे. सनराईज फार्मास्युटिकल्स, श्री. भावेश | ०६.०७.२०१७ रोजीस अधिक त्यावरील पुढील व्याज मोटा, श्रीमती मनिषा बी. मोटा, विपुल के. | परिव्यय आणि खर्च. मोटा, श्रीम. मितल विपुल मोटा

मिळकत क्र. १: फ्लॅट नं. १३, ३ रा मजला, बिल्डिंग नं. २, स्वामी समर्थ केंद्रासमोर, आपटेवाडी स. क्र. ५२ हि. क्र. १ आणि २, प्लॉट क्र. १ आणि २, गाव शिरगाव, बदलापूर (पूर्व), जि. ठाणे - ४२१५०३, मोजमापित अंदाजे ५०.१८ चौ.मीटर्स, (२८.११.२०१३ दिनांकीत विक्री करारामध्ये मिळकतीचे तपशिलवारपणे वर्णन)

उत्तरेला: इमारत, दक्षिणेला: इमारत, पूर्वेला: रोड, पश्चिमेला: बंगला (प्रत्यक्ष कब्जा अन्वये) **मिळकत क्र. २** : दुकान क्र. ४, तळमजला, गिरनार दर्शन सीएचएस लि., मोदी पटेल क्रॉस रोड, नारायण नगर, भाईंदर पश्चिम-४०१९०५, प्लॉट क्र. ३९, स. क्र. १८/२(भाग), १७/१ आणि १६/१ , ठाणे - ४०११०५, मोजमापित २०.७१ चौ.मीटर्स बांधणी क्षेत्र. (२२.०३.२०१४ दिनांकीत विक्री करारामध्ये मिळकतीचे

तपशिलवारपणे वर्णन) उत्तरेला: बलदेव इमारत, दक्षिणेला: मोदी पटेल रोड, पूर्वेला: भाईंदर स्टेशन, पश्चिमेला: हनुमान इमारत (सांकेतिक कब्जा अन्वये) राखीव किंमतः मिळकत क्र. १- १६,२०,०००/- आणि मिळकत क्र. २- रु. २२,४०,०००/-• जमा करावयाची इसारा रक्कमः मिळकत क्र. १- १,६२,०००/- आणि मिळकत क्र. २- रु.

7,78,000/-शाखेचे नाव आणि पत्ता : पनवेल शाखा (ई-कॉर्पोरेशन बँक), कृष्णा टॉवर, तळमजला, ८/८ए, सेक्टर

९, खांदा कॉलनी, पनवेल (पश्चिम), नवी मुंबई.

शाखा प्रमुखः गौरव कुमार, संपर्क क्र : ८६५५२७५०८० कर्जदारांचे आणि हमीदारांचे नाव : थकबाकी देय रक्कम : रु. २१,१७,४८३/-श्री. कमलाकर एन. भंडारी आणि स्ग्रीम. २३.१०.२०२० रोजीस आणि ०७.१०.२०२०

मिळकत क्र. ३ : फ्लॅट नं. १०१, १ ला मजला, श्री गणेश कृपा अपार्टमेंट, प्लॉट क्र. २०, सेक्टर ०९, खांदा कॉलनी, न्यु पनवेल (पश्चिम), नवी मुंबई- ४१०२०७, (०६.०२.२००६ दिनांकीत विक्री करारामध्ये

रोजीपर्यंतचे ऋण व्याज अधिक त्यावरील पढील व्याज

मिळकतीचे तपशिलवारपणे वर्णन) उत्तरेला: प्रस्तावीत ११ मीटर्स मोठा रस्ता, दक्षिणेला: प्लॉट क्र. ११, पूर्वेला: प्लॉट क्र. २१, पश्चिमेला: प्लॉट क्र. १९, (सांकेतिक कब्जा अन्वये) • राखीव किंमतः रु. ४१,००,०००/-

शाखेचे नाव आणि पत्ता : कामोठे शाखा (ई-आंध्रा बँक), मयुर पार्क सीएचएस लि., शॉप क्र. १७ ते २०, सेक्टर ३६, कामोठे, नवी मुंबई- ४१०२०९ शाखा प्रमुखः अरिमिता सेन, संपर्क क्रः ९०५१८७४६०१

कर्जदारांचे आणि हमीदारांचे नाव : थकबाकी देय रक्कम : रु. १४,९५,५८६/-श्री. सुजित एस हलदर आणि संगीता सुजित । ०९.१२.२०१९ रोजीस अधिक त्यावरील पढील व्याज परिव्यय आणि खर्च.

मिळकत क्र. ४ : फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, इमारत क्र. ४, झिनिया इमारत, एनके गार्डन, गाव वावने, तालुका पनवेल, जि. रायगड) येथे स्थित रहिवासीत मोजमापित अंदाजे ५९२ चौ.फू. चे सर्व ते भाग आणि विभाग, (३१.०७.२०१५ दिनांकीत विक्री करारामध्ये मिळकतीचे तपशिलवारपणे वर्णन) पूर्व: प्लॉट सर्व्हे क्र. ७०/१, ७०/२, पश्चिम: प्लॉट सर्व्हे क्र. ७०/१, ७०/२, उत्तर: व्हिलेज रोड, दक्षिण: प्लॉट सर्व्हे क्र. ७०, ७६ (प्रत्यक्ष कब्जा अन्वये)

• राखीव किंमतः रु. १४,४०,०००/-विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशिलाकरिता www.unionbankofindia.co.in किंवा https://www.ibapi.in किंवा www.mstcecommerce.com या लिंकचा संदर्भ घ्यावा.

नोंदणीकरण आणि लॉगिन आणि बोलींचे नियम करिता https://www.mstcecommerce.com/ibapi/index.jsp वर भेट द्या.

काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), मृंबई – ४०००५१ यांचेकडे करणे आवश्यक आहे. epape frespressjournal.in

व्हावे म्हणून प्रसिध्द केले आहे. सही/- सुरेश शं. मुळुक दिनांक ३०,१०,२०२० वकील, उच्च न्यायालय, मो. ९८९२२१०८६५

निवासी युनिटचा रेरा प्रमाणे चटर्ड युनिट क्र. तपशील क्षेत्र (चौ. मी.)

१ बीएचवे ३०.२४ १ बीएचके १९० ३०.५८ २ बीएचके ४४.१२ २ बीएचके ४३.५३ एकूण युनिटस २६१ निरिक्षणाकरिता पत्ता २ रा मजला, दि एमराल्ट, प्लॉट क्र. १९५ बी, सेक्टर १२, वाशी, नवी मुंबई

जिथे तपशिलवार मंजूर प्लॅन उपलब्ध अमेल मे. नील सिध्दी रियल्टिज करिता

सही/-भागीदार

दिवाण हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) राष्ट्रीय कार्यालय : एचडीआयएल टॉवर, तळ मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (प्.), मुंबई ४०००५१. शाखा कार्यालय : पुणे

(सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२च्या नियम ३(१) अन्वये सूचना)

त्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पेरेशन लि. (डीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील नमुद कर्नदार, हमीदार, आणि गहाणवटदा पांना कलम १३(२) अन्वये दिनांक १५.०९,२०२० रोजीची सूचना जारी केली होती, ज्यांनी डीएचएफएलच्या मुंबई मेट्रो शाखेकडून **कर्ज खाते क्र. ०००१४६८४** अंतर्गर कर्ज बेतले आणि डीएचएफएलला त्यांच्या कर्नाचे पूर्व समान मासिक हफ्ते (पीईएमआयएन/समान मासिक हफ्ते(ईएमआयन) अदा करण्यास कसूर केलेली आहे. त्यांचे कर खाते नेंशनल हाकसिंग बैंकद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार नॉन परफॉरमिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्नदार, हमीदार आणि गहाणवटदा यांनी डीएचएफएल ला स्थावर मिळकत/मिळकतींचे (तारण मंता) तारण पुरविले आहे, ज्याचा तपशिल येथे खाली वर्णन केलेला आहे. डीएचएफएल ला सदर कर्जदार, हमीदार भागि गहाणवटदार यांच्याद्वारे देय आणि श्रकीत रकमेचा तपशिल सुद्धा येथे खाली नमुद करण्यात आला आहे. कर्नदार, हमीदार, तारणकर्ता आणि गहाणवटदार तसेच सर्वसामा-जनतेला कळविण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सरफैसी ॲक्टेच्या तरतुर्दींन्वये खालील कर्जदार, हमीदार आणि ग्रहाणकटदार यांच्या विरोधात कार्यवाही सुरु केली आहे कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांनी सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत येथील खालील नमूद थकवाकी अदा करण्यास कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकारांना येथील मुद नुसार त्यांच्याद्वारे देय आणि थकीत रकमेसह सेपूर्ण प्रदानापर्यंत पुँढील व्याज, परिव्यय वसूल करण्यासाठी सरफौसी ऑक्टच्या कलम १ ३च्या पोट कलम (४) अन्त्रये विहित कोणतेही किंवा सर्वे उपाय सुरु करणे आणि सरफैसी ॲक्टच्या कलमें १३(१२) अन्वये प्रदाने केलेल्या कोणत्याही अधिकाराचा वापर करणे भाग पडेल. सर्वसामान्य जनतेल

येथील खालील वर्णिलेल्या मिळकत/मिळकतीसह व्यवहार न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचनेची तारीख आणि इतर तपशिल ०८.०९.२०२० रोजीस देव रु.१९,६९,९७,२९५ /- (रुपए एकोणीस कोटी एकोणसत्तर लाख सत्याण्णव हजार दोनझे पंच्याण्णव मात्र) सह प्रदानाच्या तारखेपर्यंत ९.०९.२०२० पासुनचे पुढील व्याज, ना अनुपालन प्रभार, अनुपंगिक खर्च, परिव्यय आणि कोणतेही अन्य प्रभार

१**. डेरॉन प्रॉपर्टीज प्रा. लि. (कर्जदार/ गहाणबटदार),** कार्यालय क.६०१, डेरॉन हिल्स, विग वाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५ आणि कार्यालय क्र. ७, पीएपीए इंडस्ट्यल इस्टेट, १ ला मजला, सुरेन मार्ग सिने मॅनिकच्या चकाला जवळ, अंधेरी-पुर्व, मुंबई. **२. आ. उमेग भारतभूषण मदन (हमीदार),**प्लॉट क्र.१३९, नित्या बंगलो, नॅशनल सीएचएसएल, ऑंध, पुणे–४११००७.

 श्रीमती मानसी उमंग मदन (हमीदार), प्लॉट क्र.१३९, नित्या वंगलो, नॅशनल सीएचएसएल, औँध, पुणे-४११००७. **४. औ. प्रकाश मधुकर मोकाशी (हमीदार),**११, विभा सोसायटी, भक्ती मार्ग, ऑफ लॉ कॉलेज रोड, पुणे-४११ ००४. श्री. पांडुरंग उर्फ लक्ष्मण भीक् थांबे (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणबटदार), कार्यालय क.६०१, डेरॉन हिल्स, विग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातून कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक)

६. **श्री. रमेश पांडुरंग थांबे (कन्फर्मिंग पार्टी१/ गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातून कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेसॅन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक) 9. **सुआ. आशा रमेश थांबे (कर्फमिंग पार्टी१/ गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे,

महाराष्ट्र-४१ १ ०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातुन कन्कर्मिंग पार्टी श्री, उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.(लिमिटेडचे संचालक) ८. **श्री. उमेश पांड्रंग थांबे (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बालारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक)

९. श्रीमती तृप्ती नंदकुमार गोडंबे (कन्फर्मिंग पार्टी१/ गहाणवटदार), कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, विग वाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातून कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक) १०. **शी. शंकर भीकु श्रांबे (कन्फर्मिंग पार्टी१/ गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे,

महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन ग्रॉपर्टीज ग्रा.लिमिटेडचे संचालक) **११. औ. रोहन शंकर श्रांबे (कन्फर्मिंग पार्टी१/ गहाणवटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातून कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीज प्रा.लिमिटेडचे संचालक) **१२. आ. सोहन शंकर थांबे (कन्फर्मिंग पार्टी१/ गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, विग बाजारच्या मांगे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे,

महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक) **१३. औ. अंकुश भिकु श्रांचे (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीज प्रा.लिमिटेडचे संचालक)

१४. औ. रोहित अंकुश थांबे (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणबटदार), कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.(लॉमटेडचे संचालक) **१५. श्री. सुमित अंकुश थांबे (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग वाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन वनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातून कन्फर्मिंग पार्टी श्री, उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक

१६. ओ. विष्णु भिक् थांबे (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणबटदार), कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन वनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीज प्रा.लिमिटेडचे संचालक). **१७. सुओ. युगेंदारा विष्णु श्रांबे (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र–४१ १ ०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातून कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीज प्रा.(लिमिटेडचे संचालक)

१८. औ. ऋतुराज विष्णु श्रांचे (कन्फर्सिंग पार्टी १/ गहाणबटदार), कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, विग वाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पूणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीज प्रा.लिमिटेडचे संचालक) **१९. औ. सुदर्शन विष्णू श्रांबे (कन्फर्सिंग पार्टी १/ गहाणवटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातून कन्कर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीज प्रा.लिमिटेडचे संचालक)

२**१. श्रीमती कमलाबाई उर्फ सकुबाई दत्तात्रय घुले (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणवटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातून कन्फर्मिंग पार्टी ओ. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीज प्रा.लिमिटेडचे संचालक) २२. श्रीमती काशीबाई दत्तात्रय पाटील (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणबटदार), कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, विग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातून कन्फर्सिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक)

२०. **श्रीमती गौबाई भिकु थांबे (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे,

महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक)

२**३. शीमती अंजनाबाई दत्तात्रय वाधेरे (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणवटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मागे, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातून कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीज प्रा.लिमिटेडचे संचालक) २**४. श्रीमती विमल कांतीलाल कापसे (कन्फर्मिंग पार्टी १**/ **गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बानारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातुन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक)

२**५. श्रीमती लंकाबाई उर्फ बैदाबाई कैलास शिंदे (कन्फर्मिंग पार्टी १/ गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४१ १०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातुन कन्फर्मिंग पार्टी श्री, उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टींग प्रा.लिमिटेडचे संचालक) २६, **श्री, राज दशरध तांबे(क-फर्मिंग पार्टी २/ गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पणे, महाराष्ट्र–४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक)

२७. **श्री. नामदेव दशरथ तांबे (क-फर्मिंग पार्टी** २/ **गहाणबटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृत कर्न्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक) २८. **श्रीमती पारुवाई दशरथ तांचे (कन्फर्मिंग पार्टी** २/ **गहाणवटदार)**, कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, विग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन वनेर मार्ग, बनेर

पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातुन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक) २९. श्रीमती भागुबाई दशरथ महाजिरे (कन्फर्मिंग पार्टी २/ गहाणबटदार), कार्यालय इ.६०१, डेरॉन हिल्स, बिग वाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग. बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीज प्रा.लिमिटेडचे संचालक)

३०**. सुश्री, तारुबाई दशरश्च तांबे (कन्फर्मिंग पार्टी** २/ **गहाणवटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, बिग बाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, बनेर पुणे, महाराष्ट्र-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातुन कन्फार्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीन प्रा.लिमिटेडचे संचालक) **३१. सऔ. अनिता दशरध तांबे (कन्फर्मिंग पार्टी २/ गहाणवटदार),** कार्यालय क्र.६०१, डेरॉन हिल्स, विग वाजारच्या मागे, अमर अपेक्स लेन बनेर मार्ग, वनेर पुणे, महाराष्ट्-४११०४५.(त्यांच्या पीओएधारकांच्या माध्यमातृन कन्फर्मिंग पार्टी श्री. उमंग मदन डेरॉन प्रॉपर्टीज प्रा.लिमिटेडचे संचालक)

सुरक्षित मालमत्त्रेचा तपशील : १. महसूल याव रत्नागीरी, तालुका हवेली, जिल्हा पुने, जे पिपरी चिंचवड स्युनिसपल कॉपीरशनची स्थानिक मर्यादा आणि नॉदणीकृत जिल्हा उपनिबंधक हवेली. जिल्हा पूर्णेच्या कार्यक्षेत्रापासन काही अंतरावर स्थित सर्व्हें क्र. ४३. हिस्सा क्र. २ए/३ मोजमापीत ०० हेक्टर २१.५० आर आणि सर्व्हें क्र. ४३ हिस्सा क्र २ए/४ मोजमापीत ०० हेक्टर २१.५० आर वरील संपत्तीचे सर्व तुकडा आणि खंड त्यावरील विद्यमान आणि भविष्यातील न विकलेल्या बांधकामासह नोंदणीकृत ग्रहाणाच्य मार्गाने अनन्य प्रभार, जे डिएचएफएल कडे तारण असून अधिक विशेषत: दिनांक १५.०९.२०२० रोजीच्या मागणी सूचनेच्या वेळापत्रकात नमृद केलेले आहे. २. महसूल गाव रत्नागीरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे, जे पिपरी विश्ववड म्युनिसियल कॉर्पोरेशनची स्थानिक मर्यादा आणि नॉदणीकृत जिल्हा, उपनिबंधक हवेली, जिल्हा पुणेच्य कार्यक्षेत्रापायन काही अंतरावर स्थित सब्हें क. ४३ च्या बाहेरील हेक्टर २२ आर हिस्सा क. २वी/१/२/१ संपूर्णपणे मोजमापीत ०० हेक्टर ३७ आर वरील संपतीचे सर्व तकडा आणि खंड त्यावरील विद्यमान आणि भविष्यातील न विकलेल्या बांधकामासह नोंदणीकृत गहाणाच्या मार्गाने अनन्य प्रभार, जे हिएचएफएल कडे तारण असून अधिक विशेषतः

दिनांक १५.०९.२०२० रोजीच्या मागणी सूचनेच्या वेळापत्रकात नमूद केलेले आहे. ३. महसूल गाव रत्नागीरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे स्थित सर्व्हें क्र. ४३ च्या बाहेरील हेक्टर २२ आर हिस्सा क्र. २बी/१/२/१ संपूर्णपणे मोजमापीत ०० हेक्टर ३७ आर आणि सर्वे क. ४३ हिस्सा २ए/३ मोजमापीत ०० हेक्टर २१.५० आर आणि सर्वे क. ४३ हिस्सा क. २ए/४ मोजमापीत ०० हेक्टर २१.५० आर वरील संपत्तीचे सर्व तुकडा आणि खंड त्यावरील विद्यमान आणि भविष्यातील न विवलेल्या बांधकामासह नोंदणीकृत गहाणाच्या मार्गाने अनन्य प्रभार, जे डिएचएफएल कडे तारण असून अधिक विशेषत: दिनांक १५.०९.२०२० रोजीच्या मागणी सूचनेच्या वेळापत्रकात नमृद केलेले आहे.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३(५) नुसार आग्ही याद्वारे सरफैसी ऑक्टच्या कलम १३(८)च्या तरतुर्दीकडे तुमये लक्ष वेधत आहेत, ज्या अंतर्गर कर्मदारांना तारण मालमतेचा भाडेपटा, अभिडस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने इस्तांतरणासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडन दरपत्रक किंवा निविदा मागवन किंवा जाहीर लिलावाकरिता सुचना प्रकाशित करण्याच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी तारण धनकोंना थकीत रकमेचा भरणा करून तारण मालमचा विमोचन करण्याचा इकक आहे. कर्जदार, ाहाणबटदार आणि हमीदार यांना त्यामुळे संपूर्ण वकवाकी रकमेसह एकत्रित त्यावरील ठपानित व्यान, परिव्यय आणि प्रभार, खर्च चुकता करण्याची आणि येथे नमुद नुसार सुचनेच्या प्रसिद्धी तारखेपूर्वी तारण मत्ता विमोचन करण्याची विनंती करण्यात येत आहे. कपया नोंद ध्याची की. सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (१३) अन्वये डीएचएफएलच्या लेखी पूर्वसंमतीशिवाय विक्री, भाडेपदा किंवा अन्य मार्गाने वरील वर्षिलेल्या वारण मालमर्तेसह व्यवहार आणि/केवा इस्तांतर करण्यापासून कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे आणि सरफैसी ऑक्टच्या सदर तरतुदीचे अनुपालन न

करणे हा सरफैसी ऑक्टच्या कलम २९ अन्त्रये दंहतीय गुन्हा आहे. सदर सुचना ही सर्व इतर अधिनियमान्त्रये उपलब्ध डीएचएफएलच्य इतक आणि उपायांना बाधा येवु देता जारी करण्यात आली आहे आणि त्यांनी कोणतीही सवतत दिल्लाचे समजू नये. डीएचएफएलल कर्नदार, हमीदार आणि ग्रहणबटदारांद्वारे देव आणि धकीत आदळलेल्या रकमेसाठी पढे मार्गणी करण्याचा हकसस्द्रा दीएचएफएलने राखन ठेवला आहे. सदर सचनेत्री संबंधीत सर्व पत्रव्यवहार प्राधिकृत अधिकारी, होलसेल लेंडिंग डिव्हिनन, दिवाण हाऊसिंग फॉयनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, एचडीआयएल टॉकर, तळमजला, अनंत

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपॉरेशन लि. सही/-प्राधिकृत अधिकारी

दिनांक : २९.१०.२०२० **ठिकाण** : ठाणे

रीना कमलाकर भंडारी

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

मंडळाने मंजुरी दिली. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन करून दुरुस्त्या न सुचविणारा अहवाल जारी केला.

३. ए. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता कंपनीची अलिप्त उलाढाल रु. ४८३०.४६ लाख, करपूर्व नफा/(तोटा) रु. १३५२.०९ लाख आणि करोत्तर

४. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही आणि

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

ऑरिक्स लिझिंग ॲन्ड फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (पूर्वी ओएआयएस ऑटो फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अशी ज्ञात)

ORIX

द्र.: +९१२२२८५९५०९३/६७०७०१०० फॅक्स : + ९१ २२२८ ५२ ८५४९ ई-मेल : info@orixindia.com | www.orixindia.com सीआयएन:यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७ प्राधिकृत अधिकारी अधिकारी- श्री. राहुल भावसर संपर्क तपशील +९१९१६७२५६६६५

प्लॉट क्र. ९४, मरोळ, को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०५९.

(ओरिक्स ऑटो इन्फ्रास्टक्चर सर्व्हिसेस लिमिटेड च्या संबंधित)

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत खाजगी कराराद्वारे स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना.

परिशिष्ट-IV-ए (नियम ८(६) पहा)

सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, **ओरिक्स लिझिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा घेतला होता त्या तारण धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती, मे. शिल्पकार क्लोथिंग कंपनी, मेहल एन पारेख, गीता मेहल पारेख (कर्जदार व सह कर्जदार) यांच्याकडून ओरिक्स लिझिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड ला येणे थकीत असलेल्या रु. २,५४,१४,५२८.५४/- (रुपये दोन कोटी चोपन्न लाख चौदा हजार पाचशे **अट्टावीस आणि पैसे चोपन्न मात्र) १ ऑक्टोबर, २०१८** रोजी च्या वसुलीसाठी १ ऑक्टोबर, २०१८ रोजी 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने विकल्या जातील. राखीव किंमत रु. १,९५,००,००० (रुपये एक कोटी पंच्याण्णव लाख मात्र) आहे आणि इसारा अनामत रक्कम रु. १९,५०,०००/- (रुपये एकोणवीस लाख पन्नास हजार मात्र)

स्थावर मिळकतींचे तपशील फ्लॅट क्र. १३०५, १३वा मजला, डी विंग, आरएनए कोटेंशन, सुभाष नगर रोड, चेंबूर, मुंबई-४०० ०७१ चे ते सर्व भाग व विभाग.

प्राधिकृत अधिकारी

